

PARAS DEFENCE & SPACE TECHNOLOGIES LIMITED

Corporate & Registered Office :

D-112, TTC Indl. Area, Nerul, Navi Mumbai - 400706, India | Tel : +91-22-6919 9999 | Fax : +91-22-6919 9990 CIN # L29253MH2009PLC193352 | E-mail : business@parasdefence.com | Web : www.parasdefence.com

August 08, 2023

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra - (East), Mumbai - 400051

Scrip Code: 543367

Trading Symbol: PARAS

Dear Sir/Madam,

Subject: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 - Advertisement in Newspaper

With reference to the captioned subject, we are enclosing the copies of advertisement issued in newspapers on August 08, 2023 published in Business Standard (English) having country-wide circulation, Navshakti and Free Press Journal, with respect to the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2023.

Kindly take the above information on your record and acknowledge the receipt.

Thanking You,

For Paras Defence and Space Technologies Limited

Hemalkumar Hiranbhai Sagalia Company Secretary & Compliance Officer



Encl: as stated

Business Standard

Qualcomm, MediaTek chipsets set up low-cost 5G phone clash SURAJEET DAS GUPTA

New Delhi, 7 August

he country's two leading man

The country's two leading man-tucatures, Qualcomm and Meddatek, havelocked home for control over the affordale SG chipset market for mobile phones. Powered by the new offering, the Snapdragon 4G Gen 2 chipset, Xioami is all set to harnor the first sayne-10000 smartphone, the Poco MG, which goes on sele from American The new chipset from American

The new chipset from American ip designer Qualcomm has also been ed to power the Redmi 12, a 5G phone chip de uso

used to power the kecumi L2 as prione which went on sale on August 5 at an affordable price tag of 30,099, Over 200,000 pieces of the Redmi 12 were sold on the first day through var-ious retail channels, including Amazon and M1 online sites, where stocks var-ished in no time, according to market analysis. analysis

analysis. According to Qualcomm, it is the first chip in the series to be built on a 4-nanometre node and provides 10 per cent better performance than is precessors. But taking on Qualcomm is Taivanase giant MediaTek, which last month announced the MediaTeke Dimensity 6:00 + that is also focused on badget 55 phenes. The company has

RAGHAV AGGARWAL New Delhi, 7 August

Three in every four indians four their jobs would be replaced by technology if they do not con-tinue to develop their skill set, a study released on Monday showed. Professionals from finance and insurance, soft-ware and information technol-ogy (TT) services, healthcare, and manufacturing are most concerned about technology renlacing their tobs.

replacing their jobs.

Three in every four Indians fear

CHIPPING IN

India 56 subscribers: 100 mn: may rise to 700 mn by 2028 ■ Qualcomm's new chip will help market make sub-₹10,000 56 phones

■ Xiaomi's Poco M6, powered with Qualcomm's entry-level chip, will have an effective price of sub-₹10,000 Its Redmi 12 (that also has the

Qualcomm chip) priced at ₹10,999 sold 200,000 units on Day1

said that the first smart-phones based on the new chipset will be available in Q3 of 2023. But sources say a mobile phone based on it will be up for sale by the month end leaving the month end, leaving very little gap in the India launches of the

arrue gap in the India launches of the two chipset makers. Qualcomm is working with mobile operators to reduce the price of phones further to 88,000 and many manufac-turers say that the target is to hit 72,000 by the festival season. Qualcomm h least another ty loomm has tied up with at nother two players — one of

3 in 4 Indians fear losing job to

tech if they don't upskill: Study

According to Emeritus Global Workplace Skills Study 2023, released by professional

2023, released by professional courses and services platform Emeritus, digital marketing,

Emeritus, digital marketing, data analytics, finance, man-agement, and artificial intelli-gence (A) are among the most sought-after topics for profes-sionals. The study was based on a survey of 1.720 profes-sionals across 20 Tier-1 and -II cities in India aged between 25 and 65 years. According to the study, tech disruption across

MediaTek's new entry-level chip, launched in India in July, to power a 56 phone at an affordable price this month Two other players will also launch phones on Qualcomm's



which is Vivo who wno with also launch phones in the afford-able segment by powering their phones with it soon.

phones with it soon. The prices of Sc phones cculd see a sharp fall, without substantial compro-misso on the specifications (which is essential for customers to shift from 4G to SG). Xiaomi S Poco Me includes 4G RAM, front and rear camera, GP3-inch full HD display and 64 GB storage. The downward trend in the price of

phones is key for the proliferation of 5G. especially as Reliance Jio and Airtel are aggressively building their networks

aggressively building their networks across the country. They already have more than three lakh base transceiver stations powered by SG radios. Reliance Jio hassald it will have pan-India coverage by the end of the year. Based on data from the telcos, gov-

ernment officials say the total number of 5G customers has crossed 100 mil-lion. The service, though, is patchy because the rollout is still underway.

because the rollout is still underway. According to estimates, the number of 5G customers could go up further. A forecast by Ericsson says it will shoet up to 700 mil-ion by 2028. But this can only happen if 5G phone prices fall even further, making it affordable for cus-tomers to move from 2G, 4G and upgrade to SG.

upgrade to 5G. Chipmakers say prices could fall fur-ther with higher volumes. And China could be the key.

"China is reaching its peak for 5G

"China is reaching its peak tor so, subscribers but it still faces a similar challenge as India in getting non SG users to upgrade. With China now look-ing atcheaper 50 phones, too, with large volumes, chip prices will fail further and also benefit india." said a senior chip company executive.

they would be more loyal to their employer if they invested incontinued education. One in every three Indians was also interested in pursuing further education to better compre-hend opportunities and strate-gic implications of new tech-nologies in their organisation. "We learn from Indian prof-cessionals across sectors that the fear of job displacement due to sectors is evident through pro-fessionals taking a keen interest in pursuing higher in improving their hold on education stood at 85 per cent.

For those in software and IT services, it stood at 77 per cent. fear of job displacement due to fear of job displacement due to tech disruptions is a growing concern. However, it is encour-aging to note that 83 per cent of the respondents are keen on upskilling through a reputable learning provider as it allowed them to achieve their career goals," said Mohan Kamegal, services if stood at 7/per cent. About 76 per cent of profession-als in manufacturing also relied on further education to keep up with global changes. The key motives for Indian techies to upskill were the need to increase self-confidence and job security, and enhance skill gets. Morewer about 80 ner

Among those in professio-cent of the respondents said chief executive officer for India and APAC at Emeritus

	C.	ENCO	RE ASSI	ET RECONS	TRUCTIO	DN COMPAN	Y P	RIV	ATE LIMIT	ED ("ENC	ORE ARC")
	62	having Re	egistered office	at Caddie Commen	cial Tower, Regu	us Business Centre, 5	th Floe	or, Aero	city (Dial), New De	elhi – 110037 and	
€	earc	5th Floor,	Plot No. 137, S			yana. Tel No +91,124			p://www.encoreard	c.com/,	
						SALE OF PROPE					
	Sale of Immovable										
	uction Sale Notice for Sale of Irm ies. 2002	novable Asse	ts under the Securiti	ration and Reconstruction	n of Financial Assets a	and Enforcement of Security	Interest	Act, 2002	read with proviso to Rule	e 8(6) and 9 of the Sec.	rity Interest (Enforcement)
	ice is hereby given to the public.	in general ani	I in particular to the	Borrowers and Guarantor	s that the below desc	cribed immovable properties	mortga	ged/char	ed to the Securad credit	or, the possession of v	hich has been taken by the
AU	horized Officer (AO) of Encore AF financial assets and has accuired	IC Pvt Ltd., ar	Asset Reconstruction	on Company registered wi	th Reserve Bank of Ir	icia under the provisions of the	he SARF	AESIACT	2002, has acquired from	n the banks/financial in	stitutions mentioned below
Sr.	Name of Borrower/	Trust						t Money		Reserve	Type of
No		Name		Immovable Secured	Assets	Total Outstanding		it (EMD			Possession
(1)	Dayaram Store (Borrower)	EARC-FPI	Shop No. 23B, on	the Ground Floor (as p	er Index-II), adm-	Rs. 20,03,520/- as on		Rs.	Beneficiary Nam		Symbolic Possession
Γ.	Mr. Rajesh Baijnath Gupta & Mrs. Sneha Rajesh	001 Trust-	13.89 Sq. Mtrs.	(Built up), in the Bi etv known as "Yamun	uilding known as	16.04.2023 and further interest at contractual	1,49	,500/-	EARC -FPI- 001-T Account Numbe		Dotails of other Encumbrances on the
	Gupta (Co Borrower)	AMBIT	on the land bear	ing Plot No. 12, Sect		rate till recovery and			5020006537009		property best known to
			Kamothe, Tal. Par	rvel, Dist Raigad.]		other costs, charges etc			IFSC Code-HDFC000	01720	AO:- Not Known
					formation Reg	arding Auction Pro					
1	Auction Date			12.09.2023				5 La	st Date for submis	sion of EMD	1.09.2023
2		Bids and P	lace of Auction							1 10	
	Web-Site For Auction			https://sarfaesi.a		_	_	6 Tim	e of Inspection		n. – 6 p.m.
	Contact Persons with P			Prakash Chaudha							023 to 25.08.2023
and	bidder shall participate in the onli shall be subject to the terms and	condition con	stained in the tender	document. The tender do	cument and detailed t	terms and conditions can be	downloa	ded from	our website i.e., http://w	www.encorearc.com/. F	ease note that sale shall be
	ect to the terms and conditions a rive the right to reject any/all bids										
pro	pertyforsale.com. payments including EMD to be m				and a state, of any, which		and by ob	e	g ter ander konno and o	and a second sec	
• F0	r detailed terms and conditions of	the sale, ploa	concreter to the link pro	wided in Encore ARC's web	osite i.e. http://www.e	noorearc.ccm/.			(2) + 2 + 2 (2)		
• li vire	terested bidders may contact and a ghanwat@encorearc.com &	Authorized bi laved.khan@	ficer of Encore AR encorearc.com for an	C on Mobile Nc.961989 wfurtherinformation/gue	933G/ 3384068434/ ///	9930171113/7045728788/	7569062	107 or	sagar.muley@encoreart.c	com & dharmendra.n	aurya@encorearc.com & SD/- Authorised Officer
	ce: Mumbai Date: 05.0										Encore ARC
_											
				65	8						
					500						
					5						

in improving their hold on technology. While 94 per cent of soft-ware and IT professionals and by percent of those working in technology and innovador tookan interest in upskilling in tech subjects, 86 per cent of manufacturing professionals also showed an interest in learning how they can leverage technology tools. Among those in profession



PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

CIN:L2253MH2006PLC193352)
Registered and Corporate Office: D-112, TTO Inductival Area, MIDC, Nerul, Var Mumbai 400 706, Maharashira, India Tel: 49122 5919 9999; Wabalita: www.paragreefance.com: Famili Id: cst@careadefance.com

Extract of Sta ent of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2023

(Rs. in Laxis, except per equity share data)												
	Particulars		Stand				Consol					
			Quarter Ended				Quarter Ended					
			March 31, 2023									
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	4,472	5,805	4,148	21,428	4,832	6,510	4,078	22,243			
2	Nel Profit for the period' year (before tax and Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,585			
3	Net Profit for the period' year before tax (after Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,885			
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	620	886	763	3,693	581	1,184	681	3,595			
5	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**		881	753	3,587	560	1,179	682	3,595			
6	Equity Share Capital	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900			
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)				33,230				33,242			
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)											
	a) Basic (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*	9.21	1.54*	2.76*	1.81*	9.25			
	b) Diluted (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*	9.21	1.54*	2.76*	1.81*	9.25			
"Inc	dudes share of Non Controlling Interes	đ										

ace: Navi Mumbal ate: August 07, 2023

ult of the Quarter ended June 30, 2023 filed with the St ations, 2015. The full format of the afgrementioned Fir ucited Standarine and Consolidated Finencial Result of the Quartie arroled June 30, 2023 (red with the Stock Exchanges g Obigations and Disclosure Recurier metrs) Regulations, 2015 The full format of the efforementicmed Financial Results india com 8 www.msimid a com) and the Concerty Stytebaske (www.praesdelemce.com). Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 07, 2023. The Statutory Auditors of committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 07, 2023. The Statutory Auditors of med rormat in 33 of SEE inder Regulation 3 lock Exchange wel cn the e websites (www.bseindia.co viewed by the Audit Commit

For Paras Defence and Space Technologies Limited

-Sdilpa Mahajan Whole-Time Director DIN: 01087912

Place : Pune Date : 07 August 2023

Veg thali 28% costlier, thanks to tomato: CRISIL

The price of a vegetarian that in India rose by 33 per kilogram (kg) in June to 310 per kilo 25 per cent in July as compared to June, (JRSII). July This is the third time in a row that the price monthly indicator of food plate cost released of a vegetarian thall has its ense sequentially. In on Monday showed. Twenty five per cent of this like can be attributed to the indiation in toma-has risen year-on-year (YoY).

Deepshikha Dest

Director DIN No.: 02146210

Useaster Active Useaster Active Useaster Active Useaster Romans herm Operations 144488 15112 70056 40142 1505 40141 1505 Pertification for a particitable rise 5655 (15.57) 22589 465.17 173.07 613.12 125 Pertification for a rise 7556 44.42 167.46 76.57 352.32 50.38 167 User ray and Once comprehensive income Dimension 75.06 44.42 167.46 76.57 352.43 50.38 160 User ray and Once comprehensive income Dimension 75.06 44.42 167.46 76.37 152.61 46.36 160 User ray and Once comprehensive income Dimension 75.06 44.42 167.46 276.37 152.61 46.36 160 User ray and Once comprehensive income Dimension 453.22 453.22 453.22 453.24 453.24 453.24 453.24 453.24 453.24 453.24 453.24 453.24 453.24 453.24 453.24 <th>g Per Share Year Encles 2 31.03.2022 Audited 4,562.27 305.05</th>	g Per Share Year Encles 2 31.03.2022 Audited 4,562.27 305.05
LUUT IPAR DOC, JULI, JULIANIA 10000 Piese: 322.312161314, Pie: 322.3451.275, White: very colspan="3">Image: 10000 Pieses 20000 Pieses 20000Pieses 20000 Pieses 20000Pies	g Per Share Year Encles 2 31.03.2022 Audited 4,562.27 305.05
Phose: 022341216134, Fat:: 02232451275, Webbis:: www.pciperentrainment/minit, fimil:: fimi:: fimil:: fimil::	g Per Share Year Encles 2 31.03.2022 Audited 4,562.27 305.05
(This in Label) (Group time Particular TRVDPLOFE CORSCUPTE Data for the colspan="2">Construction Data for the colspan="2">TRVDPLOFE CORSCUPTE Data for the colspan="2">Construction Data for the colspan="2">TRVDPLOFE Construction Review colspan="2">Construction Review colspan="2">Construction Review colspan="2">Construction Construction Construction Construction Construction Construction Construction Construction Constructi	Year Enclose 2 31.03.2023 1 Audited 4,662.27 305.06
Strendback Colection Particulare Convertion Particulare Convertion	Year Enclose 2 31.03.2023 1 Audited 4,662.27 305.06
Durante broke: Year lended Durante broke: Year lended Durante broke: 300.6.2021 101.6.2022 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302 450.302	2 31.03.202 Audited 4,662.27 305.06
Particularé 3108.3207 (sursec) 308.3207 (surse) 308.3207 (sursec) <th< th=""><th>2 31.03.202 Audited 4,662.27 305.06</th></th<>	2 31.03.202 Audited 4,662.27 305.06
300.6.222 / 100.202 / 300.6.222 / 100.202 / 300.202	4,662.27 305.06
Revnew how Detection 1.44438 1511.26 79.66 4.041.32 1.890.24 1.891.24 1.941.04 1.325 Pertification for majorizable/size 9555 (15.32) 2.2898 26.51 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 7.37.00 86.10 1.292.2989 26.21 27.637 1.52.21 50.32 50.32 1.65 <th>4,682.27</th>	4,682.27
Protificacii for Appatrica Delovolatar. 99355 (15.34) 22589 265.17 175.20 (8.31) 227. Protificacii for Appatrica Mari'Anz. 75.06 44.40 167.46 276.37 153.23 50.32 165. Caropita on Tohn'i Long for the protod (abtration of the score protenove) Income (ptrating) 75.06 44.40 167.46 276.37 152.61 46.30 169. Paria (jn Existy) Shaw Casibili (soci waltor 415 to here structure) 453.02 453.02 453.02 453.02 453.02 453.02 455.02 453.02	305.06
Proteit Consist in the period after Tax 75:08 44.40 167:46 276:37 153:23 50:33 166. Consist in the period after Tay and Once competitionary of Tay and the period (after Tay and Once competitionary of Tay and the tay and Once competitionary of tay and t	
Ted Competenzive Income far the period [Comprish prime]: Loop for the period (after trial and Other Competenzive Income (far trial); Share Cashel 75,08 44.40 167.46 276.87 152.61 46.30 169.74 Pari Ling Existing Share Cashel (doc value of 180 of the per share) 453.32	
[Compring Pr081:10:09) DTM: ppend (after tax) and Other Comprehenave Income (tarter tax) Parki up Equity Share Coupled 78.08 64.40 167.46 276.37 152.61 46.36 160.01 Parki up Equity Share Coupled 75.08 64.40 167.46 276.37 152.61 46.36 160.01 Vice value of 18:10: per share) 453.32<	296.78
(after task and Ohne' Comprehensive 1 Income (after task) 78.08 44.40 167.46 276.87 152.61 46.86 190. Pack (a) Exaitly Share Cacital (Goo value of 16 to 10-per share) 453.32	
Income (entertax)] 75.08 44.40 167.46 276.97 152.61 46.96 190. Paici up Equity Share Capital (see value of 18 10 - per share) 453.32 453.32 453.32 453.32 453.32 453.32 453.32	
Pactup Equity Share Capital (face value of Rs 10/- per share) 453.32 453.32 453.32 453.32 453.32 453.32 453.32	
('ace value of Rs 10/- per share) 453.32 453.32 453.32 453.32 453.32 453.32 453.32 453.32	333.23
	453.32
Other Equity (Reserves excluding	
revaluation reserves) 3,334.74	3,786.83
Earnings per share (EPS) of Bs.10/- each	
(notennualisec) - Basic Rs. 1.68 0.99 3.69 6.11 3.38 1.12 3.	6.33
Diuted Rs. 1.68 1.99 3.69 6.11 3.38 1.12 3.	6.33
	0.50
Notes:-	
1. The above is an extract of the detailed format of Quaterly Enancial Results. fied with the Stock Exchanges under Regu	
SEBI (Listing Obligation and Disclosure Recuirements) Regulations. 2015. The full format of Quarterly Financia available on the Stock Exchance Website www.bseindia.com and on Company's website www.bociaentertainmentand	

nent And Films Limited Sd/ For Pooja Entertain

Place : Mumbai Dated : 07th Aug, 2023

SHIVAM AUTOTECH LIMITED

Registered Office: 10, 1st Floor, Ernan: Digital Greens, Tower A, Sector-61, Colf Course Extension Road, Curugram, Haryana 122102. Email: Info@Shirmautotech.com; Website: www.shivamautotech.com Tet: 0124-4698700, Fax: 0124-4698798, CIN: L243001/R2005PLC081531

NOTICE

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Ihis Notice is published pursuant to Section 14(8) of the Companies Act, 2013 and Nule is of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Pulse, 2016 read with relevant icrulars and amendments therefore ("The Pulse", amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unalimed dividend for end with relevant submitting and the sector of unpaid or unalimed dividend for hell EPD Authority. The Company has set individual communication to the concerned shareholders at their latest autority and a set of the sector obsecutive years or more to the Demat Account of the IEPP Authority. The Company has set individual communication to the concerned shareholders at their latest autority in the set of the sector obsecutive years or more to the Demat Account of the IEPP Authority. The Company has set individual communication to the concerned shareholders at their latest appropriate settion(3). The Company has also uploaded complete datals of the concerned shareholders whose dividend is unaliamed for the financial year 2015-16 and onwards are requested to claim the unclaimed biolefund on or before November 04, 2023 bysend ng a format (iii) Certified coary of Address Prool, mentioning the Email ID (if any), the shareholders. Shareholders and y of Address Prool, mentioning the Email ID (if any), the sherehore constact (iii) Certified coary of Address Prool, mentioning the Email ID (if any), the sherehore constact cost and the observe the shore address of the cost of Colf Course borenion Read, Jourgam, Haryana-122102, Tel No. 024-668700 or email the occuments at cestchivamutocch.com

segenavamaurococn.com. I cose no valid claim in respect of the equity shares is received on or before Novem the Company would initiate necessary action for transfer of shares to the IEPF-inther notice, in accordance with the rules.

further notice, in accordance with the rules. For they, or completion of necessary formalities if you are holding shares in physical form. The original share certificate(s) which stand registered in your name will automatically be canceled and dener dison necessita e Frysu are noting shares in Dems from, the Company will inform the desolatory by way of corporate accion for transfer of shares Sying in your demst account in facour of IEPP Desen once that the or calims shall be against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF. Shareholders may note shat both the unclaimed dividend form IEP-5 available at www.lepf.gov/in and following the procedure prescribed under the rules.

and blowing the proceedure prescribed on the die lock of the Company in a timely mammer shareholders are requested to register their e-mail addresses with the RTA (in case of shares hold in physical form) by sending requests to adminis@mcsregisters.com and the shareholders (in case of shares held in dematerialized form) please contact your respective Depository publications.

In case Shareholders have any queries on the subject matter or the Poles, they may write to the Company at email ID <u>seasnhvamautotech.com</u> or call at to No. 072/-4698700 crontact the Company Register & Share Transfer Agent. MA MCS Share Transfer Agent Limited, F-65, Okhiel notustrial Area, Phase-1, New Delni- T10020; Tel No. : 011-4406/49-52, email d: helpdeskdelhi@mcsregistrars.com.

Sd/ Preeti Sharma Company Secretary

Date: August 07, 2023 Place: Gurugram

SANGHVI MOVERS LIMITED SANGHVI CRANES CIN : L2915CPN1969PLC054143 ed Office : Survey No. 92, Tathawade. Taluka - Mulshi, Fune - 411033 674701/2/3/4 • Email : <u>sanghv@sangrwicranes.com</u> • Website : <u>www</u>

Registered Tel.: +91 20 2740 0700, 866967

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30 JUNE 2023

			Standalone			Consolidated	
Sr.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended
No.	Particulars	30 June 2023 (Unaudited)	31 March 2023 (Audited)	30 June 2022 (Unaudited)	30 June 2023 (Unaudited)	31 March 2023 (Audited)	30 June 2022 (Unaudited)
1	Total Income from Operations	15,210.37	48 555.35	10,091.60	15,210.37	48,555.35	10,091.60
2	Not Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,606.92	14.889.70	1,936.68	5,611.72	14,891.48	1,936.29
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,606.92	14.889.70	1,936.68	5,611.72	14,891.48	1,936.29
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,173.88	11.204.07	1,449.22	4,178.68	11,205.85	1,448.83
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,173.88	11.208.56	1,449.22	4,178.68	11,210.34	1,448.83
6	Equity Share Capital	365.76	865.76	865.76	965.76	865.76	865.76
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		83.305.05			83,308.28	
8	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 2 each) (not annualised):						
	(a) Basic	9.64	25.88	3.35	9.65	25.89	3.35
	(b) Diluted	9.84	25.88	3.35	9.65	25.89	3.35

If the average is an instruct or und between ormat of quarterly unautited francial results of the Company and the Board of Directors has approved the above francial results and its release at their meeting held on 107 August 2023. The statutory Auditors of the Company have carried out at limited Review of the advessal results, and with the solok-company. The full format of the current Results is available on the stock exchange weakles www.rsend.acom, www.bseirdie.com and on the Company website <u>www.sangthr/canes.com</u>.

For & on behalf of Board of Directors of Sanghvi Movers Limited



14

गारबी फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएनः एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४ नोंद. कार्यालय : एफ११४, १ला मजला, नाहर ॲन्ड सेठ इंड. इस्टेट चकाल रोड, पी ॲन्ड जी ताझाजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९

ईमेल: garbifinvest@gmail.com वेबसाईट: www.gptl.in

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲन्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ सहवाचता रेग्यलेशन २९(१)च्या अन्वये कृपया सूचन सहवाचती रायुतर्शन २९(१)च्या अन्वय कृषया सूचना घ्यावी की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनंक ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाडीकर्ताता अल्धापरिक्षित वित्तीय निष्कर्ष च्या हेतूकरिता १४ ऑगस्ट, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

गारबी फिनवेस्ट लिमिटेड करित सही/- कृपा शंकर माहवार दिनांक : ०७.०८.२०२३ व्यवस्थापकीय संचालव ठिकाणः कोलकाता (डीआयएन: ०११५८६६८)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशील हे खालील नमूद परिशिष्टातील मिळकत तिचे मालक श्री. पारसमला जेठमल जैन यांच्याकडून मुंबई येथे असलेली आणि वसलेली आणि येथे खालील लिखित मिळकतीच्या परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या श्री. पारसमल जेठमल जैन यांच्याद्वारे मालकीचे आणि भोगवट्यात त्यावर स्थित शॉप क्र. १/७, तळ मजला, माहीम गार्डन व्ह्यु को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ४८२, एम.एम.सी. रोड, माहीम (पश्चिम), मुंबई - ४०००१६ असलेल्या कमर्शियल मिळकतीच्या खरेदीसाठी इच्छक आहेत आणि सदर वाटाघाटी व्यवहाराच्य अंतिम टप्प्यात पोहचली आहे. वरीलच्या दृष्टीने माझ्या अशिलांनी माझे अशील याद्वारे सूचना देत आहेत कि. सर्व किंवा कोणत्याही व्यक्ती ज्यांना इतर पक्षांच्या हितसंबंधांकरिता सदर मिळकतीमध्ये कोणताही हक्छ, नामाधिकार, हितसंबंध आहे आणि ज्यांनी कोणताही खटला, दावा, वाद, याचिका, अर्ज किंवा इतर प्रक्रिया किंवा सदर मिळकतीच्या विषयाच्या संबंधित प्राप्त कोणताही हुकूम, पुरस्कार किंवा इतर आदेश नोंदवले आहेत किंवा जे सदर मिळकतीमधील त्यांच्या हकांच्या अमलबजावणीसाठी वर वर्णीलेल्यानुसार कोणत्याही तशा प्रक्रिया करण्यास इकचुक आहेत त्यांनी त्यांचे आक्षेप आणि दावे लिखित स्वरूपात त्याच्या पुरक दस्तावेजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या पकाशनाच्या ताग्खेपामन १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळवाने. कसूर केल्यास, माझे अशील असे गृहीत धरतील कि, सदर मिळकतीच्या संदर्भात प्रतिबंधित दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत किंवा जर ते असल्यास त्यानंतर ते त्यागित असतील आणि तशा प्रकरणात माझे अशील दोन्ही पक्षांद्रारे होणाऱ्या विक्री व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण

मिळकतीचे परिशिष्ट

करतील.

कमर्शियल मिळकतीचे परिशिष्ट: -मिळकत नोंदणी क्र. बीओएम ३३७४ / ७१ एमसीजीएम/बीएमसीच्या जी/उत्तर वॉर्डद्वारे निर्धारित आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ६० विभिन्न क्र. २२६ ते २३० धारक आणि विभाग माहीम मुंबई जिल्हा येथे स्थित शॉप क्र. १/७, तळ मजला, माहीम गार्डन व्ह्यु को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ४८२, एम.एम.सी. रोड, माहीम (पश्चिम), मुंबई -४०००१६ (माहीम विभाग सीएस क. ६/८३१ आणि १६६१ भाग शीट क्र. ३१२ मिया मोहम्मद छोटानी रोड (एमएमसी रोड) चा एफ.पी. क्र ४८२, टीपीएस - ३) ठिकाण : मुंबई दिनांक : ०८/०८/२०२३ 🛛 खरे लिगल चेंबर्स वकील ४०७, लेवल ४, ईएमसीए हाऊस, २८९, शहीद भगतसिंग मार्ग, बॅलार्ड इस्टेंट, मुंबई - ४०० ००१ दूर क्र. :- +९१⁻२२ २२६३१५१३

जाहीर सूचना

माझे अशील म्हणजेच (१) श्री. कुतबी कायमभाई प्रिमुसवाला आणि (२) सौ. फरीदा कृतबी प्रिम्सवाला राहतात येथे एफ-२, जस्मिन फ्लॅट्स, बीएमसी बँकेसमोर, खानापूर, अहमदाबाद शहर ३८०००१, गुजरात यांच्याशी संबंधित आहे. माझे अशील हे दि. १५.२.२०१२ रोजी राऊत सदन को-ऑप. हाऊ. सोसा. लि. द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. ८ अंतर्गत विभिन्न क्र. ७१ ते ८० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे १० शेअर्स त्यासह राऊत सदन, काडेश्वरी मंदिर मार्ग, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५० येथे स्थित २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०२, मोजमापित ६०० चौ. फू. बिल्ट अपच्या हस्तांतरणासाठी (१) श्री. ऍग्रेलो

अल्कोसाईन लिमिटेड

सीआयएन क्र. यु७४९९९एमएच२०२०पीएलसी३३९० नोंदणीकृत कार्यालयः स क्र. १२ ए, एमआयडीसी, मदर डेअरीजवळ, सरावली, भिवंडी ठाणे महा, भारत ४२१३११ दूरध्वनीः ७३९१०४०२५०, ई-मेल आयडीः investor@alkosign.com, संकेतस्थळः https://alkosign.com

सूचना

ाट्वारे सूचना देण्यात येते की, ईजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसाया(यां)च्या व्यवहाराकरिता अल्कोसाईन लिमिटेड 'कंपनी') च्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.

ईजीएमची सचना कंपनीचे डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल (''आरटीए'' गंच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल आवडीवर सभासदांना ईमेलद्वारे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात वेतील आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वा आस्टीए यांच्याकडे ०४ ऑगस्ट, २०२३ (कट-ऑफ तारीख) रोजी ज्या सभासदांचे ई−मेल आयडी नोंदणीकत नाहीत त्यांना प्रत्यक्ष प्रती त्यांच्या संबंधित रजिस्टर्ड पोस्टल पत्त्याक परवानगी असलल पध्दतीत पाठविला जाईल. वार्षिक अहवालाची पाठवणी ३० ऑगस्ट, २०२२ रोजी पूर्ण झाली आहे. वरील दस्तावेज कंपनीचे संकेतस्थळ www.alkosign.com/ आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com यावर देखील उपलब्ध आहेत.

. कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ ('**नियमावली**') च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम २०१३ च्या कल्मा १०८ च्या आणि सेनी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स अँड डिस्क्लोबर रिकायसॅंट्स) रेखुलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेखुलेशन्स') च्या नियम ४४ च्या तरतुद्दीं आणि आयसीएसआयद्वारे निर्गमित सेक्रेटरियल स्टेंडड्र्स् ऑन जनरल मीटिंग्ज ('एसएस-२') नुसार, वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे, सभासदांना ाएसडीएलद्वारे पुरेविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्म (https://www.evoting.nsdl.com) याच

गपर करून ईजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा पूरविली आहे. ायमावलीच्या नियम २० नुसार, कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसाया(यां)वर मत देण्यासाठी सभासदांच्या त्रता निर्धारणासाठी **"कट–ऑफ तारीखं**" म्हणून **शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३** निश्चित केली आहे.

- (अ) (i) रिमोट ई-मतदान कालावधी मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३ रोजी स. ९.०० वा. (भाग्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी संध्या. ५.०० (भाग्रवे) वाजेपर्यंत संपेल. त्यानंत रिमोट ई-मतदानाला एनएसडीएलदारे परवानगी नसेल. सदर तारीख आणि वेळेनंतर सभासदांना इलेक्टॉनिक मत देण्याची परवानगी नसेल. सभासदाद्रारे ठरावावर एकदा मत दिल्यास, त्यानंतर सभासदांना बदल करण्याची परवानगी नाही. (ii) ईजीएमदरम्यान मतदानाकरिता सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येईल आणि प्रत्यक्ष ईजीएममध्ये उपस्थित सभासद, ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिलेले नाही. तं ईजीएमदरम्यान बॅलेट पेपरद्वारे त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील. (iii) सभासद ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिले आहे ते ईजीएममध्ये सहभागी राहू शकतात पण त्यांचे मत पुन्हा देण्यास हक्कदा ਜਸ਼ਰੀਕ
- कट-ऑफ तारखेरोजी शेअर्स घेतलेले आणि ईजीएम सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे सभासद झालेले आणि कोणत्याही व्यक्ती ज्यांनी शेअर(र्स) संपादित केले आहेत, ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून शकतात.

जीएमदरम्यान बॅलेट पेपरद्वारे मत तसेच रिमोट ई–मतदानाचे स्वरूप आणि प्रक्रियेकरिता, सभासदांनी ईजीएमच्या ूचनेतील सांगितलेल्या सूचनेच्या पालन करावे. ई-मतदाना संदर्भात कोणत्याही चौकशी/अडचणीच्या बाबतीत नुम्ही श्री. अनुभव सबसेना, एनएसडीएल प्राधिकृत अधिकारी यांना ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स . फ़ेपाऊंड, लोअर परेल, मुंबई - ४००००१३ येथे दिलेल्या पदसिध्द ई-मेल आयडी evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधावा वा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० येथे कॉल करावा. अल्कोसाईन लिमिटेडकरित

ठेकाणः भिवंडी



अ.

क्र.

\$

दिनांव

सभासदांना खालील नोंद घेण्याची विनंती आहे:

सही/-

देनांकः ०७.०८.२०२३



समीर नरेंद्र शाह व्यवस्थापकीय संचालव डीआयएनः ०३५७२४४२

स्पाइस आयलँड्स ॲपेरेल्स लिमिटेड (सरकारने मान्यताप्राप्त निर्यात गृह) (२९२०/२९ मानवाक्राय १२२७ २०) नोंदणीकृत कार्यालय : युनिट ३०४३ –३०४८ , तिसरा मजला, भांडुप इंडस्ट्रियल इस्टेट पन्नालाल सिल्क मिल्स कॉम्पडी, एल बी एस

मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०००७८ प्रशासनिक कार्यालय : १२५-ए, मित्तल टॉवर्ध, बारावा मजला, ए-विंग, २१० नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१.भारत. फोन: +९१-

२२ - ६७४० ०८००, २२८२ ३१२८ फॅक्स. +९१ (२२) २२८२ ६१६७ वेबसाइट: www.spicelslandsapparelslimited.in सीआयएन: एल१७१२१एमएच१९८८पीएलसी०५०१९७

दिनांक ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अनऑडिट न केलेल्या आर्थिक परिणामांचे विवरण भारतीय लेखा मानकांचे पालन करून तयार केलेले (आयएनडीएएस)

		संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	30.08.2022	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
उत्पन्न					
ऑपरेशन्समधून महसूल	१९.६७	१८.६८	2.00	२६७.६४	64.66
इतर उत्पन्न	8.20	9.62	3.98	88.88	२२.०८
	20.66	२६.४०	4.99	262.64	309.98
खर्च					
वापरलेल्या साहित्याची किंमत	0,00	واواره	ર. ૭५	१६१.४५	४८.९६
व्यापारात स्टॉकची खरेदी					
तयार मालाच्या यादीतील बदल,	0.00	0.00	0.00	٩.८०	-
व्यापारातील साठा कर्मचारी लाभ खर्च	૦.ંહધ્	१.२६	٥.'٥٤	१९.६१	3.60
आर्थिक खर्च	૬.५૬	8.09	१.०८	6.94	Ę., o o
घसारा आणि कर्जमाफी	0.65	०.६४	१.०९	१४.५०	४.२८
इतर खर्च	१२,७०	१९.६९	८.९४	२०२.७३	૬૬.૧૮
एकूण खर्च	۶ 4.66	२६.४५	१३.६४	809.08	385.23
अपवादात्मक वस्तू आणि कर आधी नफा/(तोटा).	4.00	(0.04)	(६७.७)	(१३०.२९)	(१०.२५)
अपवादात्मक वस्तू–इतरांचा फायदा/(तोटा)	-	-	-	-	-
नफा/(तोटा) कर आधी	4.00	(०.०५)	(७.७३)	(१३०.२९)	(१०.२४)
कर खर्च		8.96		१.३६	8.96
विलंबित कर मालमत्ता/(दायित्व)	-	_	-	-	
नफा/(तोटा) चालू ठेवण्याच्या कालावधीसाठी इतर	4,00	(२.०२)	(७.७३)	(१३१.६५)	(१२.२३)
सर्वसमावेशक उत्पन्न (आयकराचे निव्वळ)					
अ नफा किंवा तोटा म्हणून पुनर्वर्गीकृत केलेल्या वस्तू		१.८१		२.४९	१.८१
ब आयटम ज्यांचे नफा किंवा तोटा म्हणून पुनर्वर्गीकृत केले					
जाईल.					
एक्ण इतर सर्वसमावेशक उत्पन	-	۶.۵۹	-	२.४९	٩.८٩
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	4.00	(०.२१)	(७.७३)	(१२९.१६)	(१०.४२)
पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल (प्रति शेअर दर्शनी मूल्य <		830.00	830.00	K\$0.00	X\$0.00
९०) प्रति शेअर कमाई (इक्विटी शेअर्स, सम मूल्य रु. १०					
/- प्रत्येक)					
			((5	1
मूलभूत	0.85	-	(0.96)	(३.०६)	(०.२४)
डायल्युट केले खालील नोटस आर्थिक गोष्टींचा अविभाज्य भाग आहेत	०.१२	-	(0.१८)	(३.०६)	(०.२४)

सूचना तूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. हेमंत जैन व श्रीम मिनोती जैन (मालक) यांनी आमचे अशील यांन त्यांची खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत जागा जी सर्व अडथळ्यांपासून मुक्त आहे विक्री, हस्तांतरण व अभिहस्तांकन करण्याचे मंजूर केल

कोणाही व्यक्तींचे अनुसूचीमध्ये अधिक विवरणी मालमत्ता वा कोणत्याही भागाच्या संबंधात व कोणत्याही अन्य भागात विक्री, अदलाबदल, गहाण प्रभार, भेट, न्यास, वारसा, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, जप्ती, हस्तांतरण, वहिवाट, उप-वहिवाट वारसा, जप्ती, हस्तांतरण, वहिवाट, उप वहिवाट, टेणगी जप्ती प्रतास (रूपीबॉस फायसस्थीअव सर्व्हिसंस प्रायव्हेट लिमिटेड यांना वगळता व समाविष्ट) देखाभाल, खाटले, कर्ज, अग्रिम, भाडेकरार, देणगी आदेश, संविधाधिकार (टाटा वगळता व समाविष्ट) देणगी, आदेश दिलेले वा कोणत्याही न्यायालयान आदेश जारी, कर वा महसूल वा वैधानिक प्राधिकरण, जप्ती, सेटलमेंट वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना त्यांचे कार्यालय ५ वा मजला, दुर्गा चेंबर्स, प्लॉट क्र. ४० वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५० येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी पासून (१४) दिवसांच्या आग दस्तावेजांच्या पुराव्यांसह सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर कोणतेही दावे नाही असे गृहित धरले जाईल व काही असल्यास ते अधित्यागीत वा परित्यागीत मानण्यात येईल व आमचे अशील जागेची खारेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.

वरील संदर्भित अन्सूची :

 १) रहिवासी पलॅट धारक क्र. ६२ मोजमापित १३७ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्रफळ धारक सहाव्य मजल्यावरील बिल्डींग नावे रष्मी यांच्यासह विशेष अधिकार यांच्यासह एक कार पार्कि ग जागा मोजमाणि १२० चौरस फूट चटई क्षेत्रफळ मधला मजला, बिल्डींग धारक जमिनीच्या प्लॉटवरील सर्व्हे क्र. २४५, हिस्स क्र. १ (भाग) व सीटीएस क्र. सी/८०५वी धारक गाव वांद्रे, तालूका अंधेरी व डीमोटे पार्क रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई ४०० ०५० येथील नोंदणीकरण जिल्हा व उ जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगरामधील व पाच संपूर्ण प्रदानित शेअर्स असलेल्या रुपये पन्नास

मात्र स्वर्णकटिर प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायर्ट लि. द्वारे जारी विभिन्न क्र. १५१ ते १५५ (दोर्न्ह समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ३६ दि. १ जुलै १९७९ रोजीचे करार. मुंबई, दि. ८ ऑगस्ट, २०२३

सही/ प्रांजल दुवे ग्राडीआ साल वकील व सॉलिसीटस

ठिकाण : नवी मुंबई

90 Paras

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआयएन: एल२९२५३एमएच२००९पीएलसी१९३३५२) नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : डी-१२१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, नेरेळ, नवी मुंबई – ४०० ७०६, महाराष्ट्र, भारत दूर : +९१ २२ ६९१९ ९९९९, वेबसाईट : www.parasdefence.com, ईमेल आयडी : cs@parasdefence.com

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

	(इ. लाखांत, प्रती समभाग माहिती सोडून)													
	तपशील		र्आ	लेम			एक	त्रित						
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष					
		३० जून, २०२३	३१ मार्च, २०२३	३० जून, २०२२	३१ मार्च, २०२३	३० जून, २०२३	३१ मार्च, २०२३	३० जून, २०२२	३१ मार्च, २०२३					
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित					
۶	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,४७२	4,204	४,१४८	२९,४२८	४,८३२	६,५१०	४,०७६	२२,२४३					
२	कालावधी/वर्षासाठी निव्वळ नफा (कर आणि	১৪১	୧७७	१,००७	४,६७२	६८७	१,२८७	९३७	४,६८५					
	अपवादात्मक बार्बीपूर्वी)													
ş	कालावधी/वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा	८१७	९७७	१,००७	४,६७२	६ २७	१,२८७	९३७	४,६८५					
	(अपवादात्मक बाबींनंतर)													
x	कालावधी/वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा	६२०	322	હેલ્ર	३,५९३	428	१,१८४	६८१	રૂ,५९५					
	(अपवादात्मक बाबींनंतर)													
ىر	कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	६१९	822	હપર	३,५८७	4,८0	१,१७९	६८२	રૂ,५९५					
	(कालावधी/ वर्षासाठी नफा (करोत्तर) आणि													
	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)**													
Ę	समभाग भांडवल	३,९००	३,९००	३,९००	३,९००	३,९००	३,९००	३,९००	३,९००					
وا	इतर इक्विटी (लेखापरिक्षित ताळेबंदात				३३,२३०				३३,२४२					
	दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)													
٢	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)													
	ए) मुलभूत (अवार्षिक)*	१.५९*	२.२७*	१.९३*	९.२१	<i>૧.५૪*</i>	२.७६*	<u>۶.८</u> ۶*	૬.૨५					
	बी) सौम्यिकृत (अवार्षिक)*	8.48 %	२.२७ %	१.९३*	९.२१	<i>१.५४[%]</i>	२.७६ %	१.८१**	૬.૨५					
1.0			•											

**अनियंत्रक व्याजाचा हिस्सा धरून टीपा ः

ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत ०७ ऑगस्ट, २०२३ रोजी स्टॉक एकसचेंजेस कडे सादर केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निक्कषाँच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेवसाईटस (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.parasdefence.com) वर उपलब्ध आहे

बी) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ०७ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मंजुर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी सही/-

शिल्पा महाजन

पूर्ण-वेळ संचालक

डीआयएन : ०१०८७९१२

दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२३



एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच. एफ. सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू), मुंबई-४०००६०;

दू.क.: ०२२-२८३७ ६८१६, २८३४ ९६१६, २८२०३६०३; ई : recovery@nkgsb-bank.com

ई-लिलाव विक्री सूचना (सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये)

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हत्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदींन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदारांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहे, ज्यांचा प्रत्यक्ष कव्जा एनकेजीएसबी को-ऑप बँक लि., तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील नमुद नुसार संबंधित कर्जदार/गहाणदार/हमीदार यांचेकडून एनकेजीएसबी को-ऑप बँक लि. (तारण धनको) ला धकीत संबंधित रकमेच्या बसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जरसे आहे,'' जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब तत्त्वाने'' विकण्यात येणार आहेत

लिलाव हा २९.०८.२०२३ रोजीस स. ११:०० ते दु. १.०० वा. पाच मिनिटांच्या अमार्यादित विस्तारासह http://wwwbankeauctions.com या वेबसाईटवर करण्यात येईल. इअरचा भरणा आणि दस्तावेज जमा काण्याची अंतिम दिनांक ही वसली विभाग किंवा कोणत्याही नजीकच्या शाखेत २८,०८,२०२३ रोजी सायं ४,०० आहे

आ.	कर्जदार/गहाणदार/हमीदारांचे नाव	38.09.2023	राखीव	इसारा
क्र .	गहाण मिळकतीचे वर्णन	रोजीसची एकूण	किंमत	अनामत
		थकबाकी	रु. लाखांत	रक्तम
		रु. लाखांत		
१	१. श्री. अविनाश सखाराम धनावडे, २. सौ. वैशाली अविनाश धनावडे	३३.१८	१०.५०	१.०५
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम			
	श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४०६, मोजमापीत ३७५ चौ फु सुपर बिल्ट अप क्षेत्र ४था मजला, र	शो दिप अपार्टमेंट, गा	ब डोंगरे, विरार प	किचम, पालघ
	४०१ ३०३.			
5	१. श्री. दीपप्रकाश श्रीकांत उपाध्याय, २. सौ. पूजा दीपप्रकाश उपाध्याय	३८.५९	26.40	2.64
	३. सौ. अनुराधा अनिल जाधव			
	सोपारा, नालासोपारा पश्चिम, तालुका वसई व जिल्हा पालघर येथे स्थित असलेले आणि वसलेले सव्हें क्र.३०ए, गाव सोपारा धारक जमिन	विर बांधकामीत रॉयल	पाल्म्स को ऑप	रेटिव्ह हाऊसिं
	सोसायटी लि, इमारतीच्या ए विंगमधील ३ऱ्या मजल्यावरील मोज अंदाजे ६४८.०५ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र म्हणजेच ६०.२२ चौ.मी. बिल	ट अप क्षेत्र, फ्लॅट क्र.	३०५.	
ş	१. कु. श्रद्धा रमेश ओडल, २. श्रीमती. लक्ष्मी रमेश ओडल	४३.०६	१६.००	१.६०
	३. श्री. संजू जयंत चक्रवर्ती, ४. श्री. निलेश शंकर निवाळे			
	हॉरिझन, परेरा रोड, डॉन बॉस्को स्कूलसगोर, नायगाव पूर्व, जिल्हा-पालघर अशा ज्ञात कॉम्पलेक्समधील ४था मजला, बी-॥ विंग, साई ट	' र्शन, मोजमापीत ३६.	८५ चौ.मी. चटई	क्षेत्र, फ्लॅट ब्र
	४०३.			
γ	१. श्री. रॉडनी एलिट डि'सूझा, २. श्रीमती. सोफिया इव्हेट डि'सूझा	४०.१३	२४.००	२.४०
	३. श्री. ओसवाल्ड सिरिल रेबेलो			
	श्री. रोडनी एलिट डिसुझा द्वारे मालकीचे गाव जुचंद्र, नायगाव (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर येथील स्थित असलेले आणि वसलेले	सर्वेक्र. २०९, २५०	ते २७० धारक	जमिनीच्या भा
	व विभागावर बांधकामीत सिटीझन कार्नेशन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि अशा ज्ञात सोसायटीमधील ३ऱ्या मजल्यावरील मोजमाप	ोत ८९७ चौ फु बिल्ट	अप क्षेत्र फ्लॅट ध	ारक क्र. ए३०
4	१. श्री. दीपक घनश्याम वालिया, २. सौ. किरण दीपक वालिया	68.64	46.40	4.24
	३. श्री. चेतन रविंद्र मेहता, ४. श्री. हिरेन जुपतराय मेहता			
	श्री. दीपक घनश्याम वालिया आणि सौ. किरण दीपक वालिया संयुक्तपणे यांच्या द्वारे मालकीचा ठाणे-४ येथील उप-प्रबंधकाच्या क्षेत्राम	' धील रेव्हेन्यु गाव-भाइ	दैंदर, तालुका आ	णि जिल्हा ठा
	येथे बसलेल्या, असलेल्या आणि स्थित नविन सर्व्हे क्र. २९(६८८), हिस्सा क्र. ४ धारक एन.ए. जमिन वर बांधकामित रत्ना रेसिडेन्सी	अशा ज्ञात बिल्डिंगमध	त्रील तळमजल्या	बरील फ्लॅंट ब्र
	र्जा/००४, मोजमापित ४८.३१ चौरस मीटर्स संलग्नित ५२० चौरस फूट (बिल्टअप क्षेत्र)			
6	१. श्री. हनुमंतराव रामचंद्र पाटील,	E 4.66	२४.५०	ર.૪५

अपच्या हस्तांतरणासाठी (१) श्री. ऍग्नेलो		व्यवसायाच्या सामान्य वाटचालीत दाथित्वांची पुर्तता यावर विचार करते.	, , , , , , , , , , , , , , , , , , ,	च्या संचालक	ू मंडळासाठी आणि वतीने	६	१. श्री. हनुमंतराव रामचंद्र पाटील,		६५.८८	२४.५०	ર.૪५
हेरेडिया आणि (२) सौ. इदा हेरेडिया ज्यांचा पत्ता येथे फ्लॅट क्र. ए-४०५, रिद्धी				स्पाइस आय	।लंड्स अपेरल्स लिमिटेड सही/-		२. सौ. सुनंदा हनुमंतराव पाटील जी जनगंत्राच राम्पतंत्र प्राणीन न कौ रा) - 2 - 11 - 11 - 11 - 1	<u>ا م</u>	्या क्षेत्र जी २
सिद्धी सोसायटी, प्लॉट क्र. बी ७, १३ ते	तारीर	त : ०७ ऑगस्ट २०२३		(3	त्तका/ – उमेश कात्रे अध्यक्ष आणि संचालक)		विंग, २रा मजला, रिद्धी सिद्धी कॉम्पलेब	नंदा हनुमंतराव पाटील द्वारे मालकीचे गाव टेमघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील फ्लॅट क्र. स, सर्वे क्र. ११२, हिस्सा क्र. २/१, २/२ पैकी क्षेत्र	२०३, माजमापित ४	रद चा फु बिल्ट ज	ઝાપ ક્ષત્ર લા− ર
१६, सेक्टर २०, नेरुळ रेल्वे स्टेशनजवळ,		ण: मुंबई			तेआयएन: ००१९६३००)	وا	१. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि.		७०८.२८	ई/ १०९ १९	.१० १.९१
नवी मुंबई, नेरुळ, ठाणे – ४००७०६ यांच्यासह वाटाघाटी करत आहेत.							२. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता			ई/ २०४ १७	.84 8.62
याच्यासह वाटाधाटा करत आहत. सदर (१) श्री. ॲंजेलो हेरेडिया आणि (२)							२. श्री. मितश आनलमाइ महत। ४. सौ. सेजल संजय शहा,			ई/२०९ २०	.00 2.00
		DDAV	IN Y				ि ४. श्रीमती. राजश्री मितेश मेहता			ई/२१० २०	.00 2.00
सौ. इदा हेरेडिया यांच्या मतानुसार त्यांनी सदर फ्लॅट एक श्री. शमशाद अली मिस्त्री,		DRVX	15					फ़्मर्शिअल गाळा क्र. ई/१०९ मोज ८३० चौ फु, ई/२०४ मोज ७४५ चौ फु , ई/२०९ मोज ८६५	। चौफआणि ई/२१/	.,	
मे. शमशाद अँड सन्स. चे प्रोप्रायटर		PRAX					मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री सं	भव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १५१, एच क्र. १० बी, गाव राहनाळ, भिवंडी, जिल्हा ठाणे.			
यांच्याकडून नोंदणी क्र. बीओएम/बी/३०९७/१९८३ अंतर्गत		HOME RETAIL LI	24.6.032044818.01			٤	१. सौ. अमिषा अमरीश चव्हाण, २. श्री. अमरीश काशिनाथ चव्हाण		२५.३३	१८.००	९.८०
हमी उप–प्रबंधकांसह रीतसर नोंदणीकृत		प्रॅंक्सिस होम रिटे	ल लिमिटेड					तकीचे गाव झाडगाव ता. व जिल्हा रत्नागिरी सीटी सर्वे क्र. २०५ए२, सर्वे क्र. २७०ए१ए१ए१ ए१ए	। १ए१, हिस्सा क्र. १/५	। ७ ए, १/७बी/बी२	, क्षेत्र ०-०४-
देनांक २९.८.१९८३ रोजीच्या विक्री		सीआयएनः एल५२१००एमएच२					६२ असलेली जमिन मिळकतीमधील अ	ाणि झाडगाव तालुका व जिल्हा स्तागिरी-४१५६१२ येथील अपर्णा कॉम्पलेक्स, २रा मजला, फ्लॅ	ट क्र. २०१, (मोजमा	पीत क्षेत्र ८०० चौ	फु बिल्ट अप)
करारांतर्गत संपादित केला होता. (१) श्री. प्रँजेलो हेरेडिया आणि (२) सौ. इदा		ोंद. कार्यालयः आय थींक टेक्नो कॅम्पस, जॉली बोर्ड टॉवर-डी, २-६८८२ ४९०० (फॅ): ०२२-६८८२ ४८०१ वेबसाईट: www.pı				8		श्री. ओंकार सुधाकर पालांडे ३. सौ. प्रिया ओंकार पालांडे, वैभव वसंत गावकर, ६. सौ. जयश्री सुधाकर पालांडे	હાછ. રૂ ર	१३.५०	१.३५
हेरेडिया यांच्या मतानुसार राऊत सदन को - ऑप. हाऊ. सोसा. लि. द्वारे त्यांना शेअर		३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेर	बापरिक्षित अलिप्त	वित्तीय निष्कर्षांचा	उतारा		चौ मीटर), १ला मजला, सुनेर आर्केड,		कमर्शिअल दुकान क्र.	१०५, (मोजमापी	ोत क्षेत्र २२.५८
प्रमाणपत्र अभिहस्तांकित केले आहे जे					(रु. लाखांत)	१०	१. श्री. विनोद वामन तांबे, २. सौ. मिन	ा विनोद तांबे	३४.६६	३४.००	३.४०
नोंद. क्र. एमयुएम/डब्ल्यु- एचडब्ल्यु/(एचएसजी)/टीसी/१५०४०/	अनु. क्र.	तपशील	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष			विनोद तांबे यांच्या द्वारे मालकीचे गाव वाघोली, पुणे-४१२२०७ येथे स्थित गट क्र. ७३० (प्रायः बल्यावरील पलॅट क्र. १०७, मोजमापित ५१७.०० चौ.फूट चटई क्षेत्र च्यासह टेरेस मोजमापित ६८			
२०११-१२ अंतर्गत नोंदणीकृत होते.			३०/०६/२०२३	३०/०६/२०२२	३१/०३/२०२३		१ कव्हर कार पार्किंग क्षेत्र.			-,	
काडेश्वरी मंदिर मार्ग, वांद्रे (पश्चिम), मुंबई	1		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	११		त्यांचे कायदेशीर वारस द्वारे- ए) सौ. सुरेखा दत्तात्रय तवटे, बी) श्री. अमोल दत्तात्रय तवटे,	४५.९८	३३.३२	३.३४
- ४०००५० येथे स्थित इमारत राऊत सदनच्या २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.	<u>ع</u> .	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	ધ,૦૨૨.૫૫	१०,३५५.८९	३८,६०४.५५			मी. रविकिरण दत्तात्रय तबटे, २. श्री. अमोल दत्तात्रय तबटे, ३. श्री. अविनाश दत्तात्रय तबटे.			
त्वर्भ व्या रच्या मजल्यावराला प्रलंट क्र. २०२ ची मालकी आणि अनन्य ताब्याच्या जोरावर (१) श्री. अँजेलो हेरेडिया आणि	٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(१,९८५.९९)	(१,३६८.६६)	(५,२११.६७)		चौ.मीटर्स ला जोडलेल्या सर्व्हे क्र. ९३	ालकीचे गाव मंजिरी बुद्रुक, तालुका-पंचायत समिती हवेली आणि जिल्हा पुणे येथे स्थित सीटीए , हिस्सा क्र. १बी/१ वर बांधकामित चौरंग स्मित–शिल्प अशा ज्ञात रहिवासी प्रकल्पामधील बिं समाविष्टित सर्व मोकळा टेरेस ८४ चौ.फुट.			
(२) सौ. इदा हेरेडिया हे सदर शेअर्स आणि	ર.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	(१,९८५.९९)	(४३९.४३)	(२,१०१.३९)	१२	१. श्री. संजय बाबगोंडा पाटिल, २. सौ		३४.४८	३९.९६	३.९७
सदर फ्लॅट माझ्या अशिलांच्या नावे हस्तांतरित करण्यास इच्छुक आहेत.	۲.	अनन्यसाधारण बार्बोनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोनंतर)	(१,९८५.९९)	(४३९.४३)	(२,१०१.३९)		,	क्र. ४०, हिस्सा क्र. १ ते ४/२बी/१ आणि सर्व्हे क्र. ४०, हिस्सा क्र. १ ते ४/२बी/१/२/१ ये	थे स्थित साई कॅपिटल	। अशा ज्ञात बिल्डि	इंगच्या सहाव्या
माझ्या अशिलांच्या सूचनांवरून तमाम जनतेस सदर शेअर्स आणि सदर फ्लॅटच्या	ц.	अनन्यसाधारण बाबानतर) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी तोटा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१,९९०.९९)	(४३९.४३)	(२,१६३.०९)	१३	१. मे. ट्रिपल बी ड्राईक्टज ॲण्ड कंट्रोल गायकवाड, ४. सौ. प्रज्ञा सारंग गायकव	(पोप्रा. श्री. सारंग विजय गायकवाड), २. श्री. सारंग विजय गायकवाड, ३. श्री. अंशुमन विजय ाड, ५. श्री. किशोर हिरामन भुजबळ	४५.९९	२१.५०	२.१५
संदर्भातील सदर हस्तांतरण विलेखाच्या निष्पादनासाठी सदर (१) श्री. ॲंजेलो	Ę .	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रती समभाग)	६,२४७.७८	३,७६५.४१	ર,હ૮ર.५१		श्री. सारंग विजय गायकवाड आणि श्री.	अंशुमन विजय गायकवाड द्वारे मालकीचे गाव किवले (माळवाडी), पुणे-४१०५०५ च्या सब्हें ल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ६४४ चौ.फूट म्हणजेच ५९.८५ च	क्र. ६२/१+२/१, ६ चै की की जीवर्ग	२/१+२/२, ६२ जनसम्बद्ध	/१+२/३ येथे -
हेरेडिया आणि (२) सौ. इदा हेरेडिया	છ.	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. ५/ - प्रती समभाग)	(૨.૪५)	(०.५६)	(२.६८)	8×		तल्डगमधाल पाहल्या मजल्यावराल फ्लंट क्र. १०२, माजमापत ६४४ चा.फूट म्हण्जच ५९.८५ १ न प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी, ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी	भा.माटस च्यासह स्वत ९३३.४४	1त्र कार पाकिंग क १७९.००	त्र. १७.९०
यांच्या अधिकाराच्या संदर्भात आक्षेप जर		मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.):				<u> </u>	· · · · · · ·	. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंचायत भारे च्या हद्दीमधील आणि पुणे जिल्हा परिषद, तालुका पंच		· ·	
काही असल्यास याद्वारे जमा करण्यासाठी सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत तसे आक्षेप घेणाऱ्या	टीप १.	: वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) रूल्स. २०१५ च्या नियम ३ आणि कंपनीज (1						ाल, याच्या द्वार नालकाचा प्रामयचायत नार च्या हदामवाल आण पुणा जरहा गरपर, तालुका पर ोल गाव भारे येथे वसलेल्या आणि स्थित स.क्र. २६२/२, मोजमापित अंदाजे ०१एच०८आर धारव			
व्यक्तींचे त्यात नमूद लिखित आक्षेप जर		बनवले आहेत.			() (() AG(12)	Ŧ	गणणीनूसार निरिक्षणासाठी संपर्क	मिळकत अनु. क्र. १ करीता श्री. मनोज श्रीवास्तव; मोबाईल क्र. :९८६७९५०४०३			
काही असल्यास ते निमस्वाक्षरीकारांना	२.	कंपनीने तिच्या २६ मे, २०२३ दिनांकित प्रस्ताव पत्रात प्रत्येकी रु. ५	च्या दर्शनी मुल्यास अ	ाणि प्रती समभाग रु. १	॰ च्या किंमतीस (रु.			मिळकत अनु. क्र. २ ते ५ करीता श्री. श्रीपाद जोगळे, मोबाईल क्र. ९१६७५९७५३६.			
खालील नमूद पत्त्यावर कळविण्यासाठी		५ प्रती समभाग च्या प्रिमियम सह) राईटस इश्श्युच्या माध्यमातून ४,९	११,८५,५७२ समभाग	देऊ केले आहेत. इश्श्यु	६ जून, २०२३ रोजी			मिळकत अनु ६ व ७ करीता श्री. किशोर बावकर, मोबाईल क्र. ९८२०१०४३१४			
बोलावण्यात येत आहे. जर		खुला झाला आणि १४ जून, २०२३ रोजी समाप्त झाला. कंपनीने						मिळकत अनु. क्र. ८ व ९ करीता श्री.वरद फडके, मोबाईल क्र. ९०४९४९४१८२. मिळकत अनु. क्र. १० ते १४ करीता श्री योगेश देसाई, मोबाईल क्र. ९०९६९००२५२.			
निम्नस्वाक्षरीकारांना १४ दिवसांच्या		४,९१८.५५ लाखांचे २२ जून, २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मं									
उपरोक्त कालावधीत कोणताही आक्षेप प्राप्त		प्रत्येकी रु. ५ च्या दर्शनी मुल्याचे ४,९१,८५,५७२ समभाग वाटप के			ग्याची परतफंड आणि			(पी) लि च्या वेबपोर्टल http://wwwbankeauctions.com मार्फत करण्य			
झाला नाही तर माझे अशील सद्र	_	सामान्य संस्थात्मक कारणे ह्या सांगितलेल्या उद्देशा सापेक्ष निव्वळ र						सिंच बँक वेबसाईट http://nkgsb-bank.com वर दर्शवल्या जातील. बोलीदारांना htt			
व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करतील आणि	^{‡.}	२२ जुलै, २०२३ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेतील भागधारकां- शेअर वॉरंटस साठी एकूण मोबदला किंमतीच्या (रु. ६४००० लाख						वे निर्देश देण्यात येत आहेत. जर बोलीदारांना सहाय्याची आवश्यकता असल्यास त्यां			
भविष्यात कोणाकडूनही प्राप्त झालेला		राजर परिटर्स सीठा एकूण नावदुशा किनेताच्या (२. ६३००० शोख तत्त्वावर विनिर्दिष्ठित गुंतवणूकदार– १) श्री. मॅथ्यु सिटीयॅक (३,९६,०						l) लि च्या सपोर्ट मोबाईल क्र ७२९१९८११२४/२५/२६ वर संपर्क करावा. प्रत्यक्ष दस्त			
कोणताही दावा विचारात घेतला जाणार		यांना प्रती वॉरंट रु. १६ ची ४,००,००,००० इक्विटी शेअर वॉरंटस जार						फ्रेन्ड्स सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू), मुंबई-४०००६० यांना पोस्ट/जमा करण्यात यावे.	चाकशा/शको rei	covery@nkgs	b-bank.com
नाही अशी तमाम जनतेस विनंती करण्यात येते याची नोंद घ्यावी.		कालावधीत ७५% उर्वरित मोबदला प्राप्त झाल्यावर प्रति समभाग र				यावर	कळवू शकतात.				
यत याचा नाद घ्यावा. सदर दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ रोजीस.		होतील.						सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना			
सदर दिनाक ट आगस्ट, २०२३ राजास. सुकृता ए. चिमलकर	8.	वित्तीय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट – ''www.praxisretail.in'	' वर आणि बीएसई	(www.bseindia.co	om) आणि एनएसई	वरील	। कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि व	रील नमूद इतर सर्व संबंधित पक्षकारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, त्यांनी लिलावाच्य	n तारखेपूर्वी कर्ज ग	बाते बंद करावे.	कसूर केल्यास
चुकील उच्च न्यायालय,		(www.bseindia.com) वर उपलब्ध असतील.				मिळव	कतीचा लिलाव करण्यात येईल आणि	जर कोणतीही रक्कम शिल्लक राहिली तर ती तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल	करण्यात येईल.		
३०१, मारुती मेन्शन,				प्रॅंक्सिस होम सि	टेल लिमिटेड साठी	9	ाण : मुंबई				
१७, रघुनाथ दादजी स्ट्रीट,		···· ··· ···			सही/-		णि : मुबइ क : ०८.०८.२०२३			TTPT	– / सही हत अधिकारी
फोर्ट, मुंबई - ४०० ००१		ाणः सुंबई क : ७ ऑगस्ट, २०२३			महेश शाह आपकीय संचालक		क : ०८.०८.२०२२ तरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मज	रूप मादा ध्यायान सेईल	गाळे जी	प्रााथवृ एसबी को-अं	
	ादना	कः ७ आगस्ट, १०१३		व्यवस	व्यापकाय संचालक	1 41410	પંચાયત્રને પેલા આવેજ્લ્તાલ કંષેલા મહા	भूर आख जरण्यारा प्रसार	एनक ज	। दस्तजा का− अ	ાત્ર, બળગાળી,

	journal.in MUMBAI TUESDAY	AUGUST 8, 2023						21	SAT	INDUS		S LIMIT	ED		
	PUBLIC NOTICE								Regd Office : 121, B - Wing, Mith E-mail: corporate@satgroup.	tal Tower, Na	riman Point	, Mumbai - 40	00021; Phone		
PUBLIC NOTICE	NOTICE is hereby given that Mrs.Geeta	ISHWARS		HOLD			ERS LIM	ITED	Extract of the Unaudited Standalone &					Ended 30th	lune, 2023
Mauje Navargaon Agriculture and Gram Panchayat	Prakash Wariaand Mr. Prakash H. Waria were	Regd. Office: Seksar Statement of Standal	ria Chambers,	5th floor, 1	39, Nagind	as Master F			Sr. Particulars		Standalone			(Rs Consolidate	in Lakhs)
Umri (Ba.) Taluka Kinvat District Nanded.	the original owners of Flat No.1204, 12th	Statement of Standar	one unaudite	I FINANCIAN				arning Per Share)		Quarter E	Inded	Year Ended	Quarter B	Ended	/ear Ended
Through this public announcement we inform you that agriculture land	floor, 'A' Wing, Building known as RAJ HORIZON in Raj Horizon A & B Wing Co-op.	Sr. Particulars				arter Ended	Quarter Endeo		No	Unaudit 0-06-2023 3	ted 30-06-2022	Audited 31-03-2023	Unau 30-06-2023 3		Audited 31-03-2023
at Mauje Navargaon. survey no. 29, 29/1, 29/3 purchase the following	Hsg. Soc. Ltd., Nr. Aakashnidhi Bldg.,	No				0-06-2023 Jnaudited	30-06-2022 Unaudited	31-03-2023 Audited	1 Total Income from Operations		2143.65	11362.60	20365.81	11854.48	48178.15
agriculture land 1) Shri Rishabh Sharad Nemani and Ritwik Sharad	Ramdev Park, Mira Road (East), Dist.	1 Total Income from Ope	erations (Net)		- ·	3,341.98	1,334.93	12,253.94	2 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or						
Nemani. A sale deal has been made at Mumbai. Agriculture Land deal details is as follows:	Thane 401 107i.e. 'the said flat'. The said	2 Net Profit / (Loss) for t				2,285.46	(1,291.51)	(1,118.16)	Extraordinary items)	7359.41	119.86	884.42	9024.55	1453.12	5630.12
1) Fatema Mohd. Mustafa Survey No. 29 Area 3 Hectare 77 R	Mr.Prakash H. Waria expired intestate on 23/9/2018 and his undivided share in the	3 Net Profit / (Loss) for t	,, j	re Tax		2,203.40	(1,231.31)	(1,110.10)	3 Net Profit for the period before tax (after Exceptional and/or						
2) Arif Tarmohammad Chachani and Hafizabanu Mohammad Zakir	said flat has devolved upon his legal heirs	(after Extraordinary ite 4 Net Profit / (Loss) for t		Тах		2,285.46 1,895.39	(1291.51) (1,291.27)	(1,118.16) (1,119.74)	Extraordinary items) 4 Net Profit for the period after tax	7359.41	119.86	884.42	9024.55	1453.12	5829.59
Survey no. 29/1 Area 2 Hectare 00 R	viz. Mrs.Geeta P. Waria, Mrs.Poonam Kiran	5 Total Comprehensive	Income for the	period		1,000.00	(1,201.27)	(1,110.74)	(after Exceptional and/or						
3) Zarinabano Ali Mohd. Fazlani Survey No. 29/3 Area 5 Hectare 77 R	Janjrukia and Mr.Sumit Prakash Waria. As	[Comprising Profit for t Comprehensive Incom		r tax) and oth	her	2,372.37	(854.19)	(18,154.12)	5 Total Comprehensive Income	5761.65	69.44	743.36	7034.16	1094.57	4505.88
has entered into a transaction with the above mentioned persons. If anyone has any objections regarding the persons who have made this	such, our clients i.e. Mrs.Geeta P. Waria, Mrs.Poonam Kiran Janjrukia and Mr.Sumit	6 Paid-up equity share of	capital (Face v		each)	14,400.00	14,400.00	14,400.00	for the period [Comprising Profit for the period (after tax)						
public announcement, they should contact the following telephone	Prakash Waria are legally seized, possessed	7 Reserves excluding re (as shown in the Audite			s vear)	-	-	132,603.59	and Other Comprehensive						
number within 14 days from the date of publication of the public	and absolutely entitled to the said flat.	8 Earnings per share (of							6 Equity Share Capital	5762.74 2261.70	73.98 2261.70	750.22 2261.70	7031.15 2261.70	1199.56 2261.70	4746.36 2261.70
announcement.	All persons claiming any interest in the said	Basic & diluted				1.32	(0.90)	(0.78)	7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the						
Contact: 9821452810	flat or any part thereof by way of sale, gift,	Notes : 1. The above is an extract	t of the detailed	format of St	tandalone L	naudited Fir	nancial Results c	of the Company for	Audited Balance Sheet of the						
	lease inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement,	the First Quarter ended	June 30, 2023	filed with the	e Stock Exc	hange under	Regulation 33 c	f the SEBI (Listing	8 Earnings Per Share			9758.39			28490.18
	attachment or otherwise how-so-ever, are	Obligations and Disclos Company are posted of							(of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)						
	hereby required to make the same known to	(www.bseindia.com) w	here the Comp	any's shares	s are listed.				Basic	5.09	0.06	0.66	6.22	0.97	3.98
MAHANAGARPALIKA	the undersigned at our office as mentioned	The financial results was meeting held on August		<i>,</i>					Diluted	5.09	0.06	0.66	6.22	0.97	3.98
PUBLIC NOTICE	hereunder within 14 days from the date hereof, failing which it shall be presumed	Standards (IndAS) as accounting practices a				Companies	Act, 2013 and	other recognised	Notes : The above information is an extract or	f the detailed	l format of u	naudited resu	ults for the qu	arter ended o	n June 30,
	that there is no claim over the said property.	accounting practices a	and policies to	ine extent a		or Ishwarsh	akti Holding &	Traders Limited	2023 filed with the BSE Limited and N	National Stoc	k Exchange	e of India Limi	ited under Re	egulation 33 o	of the SEBI
Notice is hereby given that M/s. Golden	SANTOSH R. SHETTY & ASSOCIATES	Place : Mumbai Date : 7th August, 2023					-	Geeta Seksaria (DIN:06960055)	(Listing and Other Disclosure Requir and consolidated financial results for	, ,	· ·				
Construction Company, the owner of the land bearing Survey No. 300/17(part) corresponding to C.T.S. No.	Advocates 705/A, Bonanza, Sahar Plaza	Dute : / III August, 2025					luging birebio		website i.e www.satgroup.in and the	Stock Excha	anges webs				
5642(part) of village Kolekalyan has come forward for	A.K. Marg, J.B. Nagar												By Order of of S	the Board of AT Industrie	
surrendering the land free of cost and free of	Andheri (E), Mumbai 400059.								Place : Mumbai Date : 07-08-2023			Mb	ole-Time Di	Harikar	t Turgalia
encumbrances to the Brihanmumbai Municipal									Date . 01-00-2023				iole-Time Di	Tector (DIN.	00049344)
Corporation (BMC), more particularly described in the		ISLANDS		RFI	<u>T I 2</u>	<u>'n</u>									
schedule hereunder written which is affected by	(Govt. Recognise	ed Export House)							DD	AV	IC '				
existing R.G. as per sanctioned Development Plan 2034 of 'H/East' Ward in lieu of grant of the Transfer of	L B S Marg Bhan	it 3043-3048, 3 rd Floor, Bhar ndup (W), Mumbai-400078							PR PR	ΑΛΙ	19				
Development Rights (T.D.R.) in form of Development	Admin. Office :	125-A, Mittal Towers, 12 th Fl 2-6740 0800, 2282 3128	loor, A-Wing, 2	210 Narima	n Point, Mu	imbai-4000	21.India.		HOME B	etail lin	ITED				
Right Certificates as per the provision of regulation no.	Website: www	v.spiceislandsapparelslimite	d.in 🗆 CIN : L	17121MH1	988PLC05				Praxis Ho	nmo E	Potai	Limi	tod		
32 of Development Control and Promotion Regulations	Statement of Unaudite	d Financial Results Fo iance with the Indian /		er Endec	luna 2						N PLA				
for Greater Mumbai, 2034.			A										เธน		
Any person or persons (which means and includes	r repured in compi		Accounting			S)	Lakbs)	Read Office	CIN: L5210	00MH201	1PLC212	866		Mumbai-	400042
			Accounting		ds(Ind-A	S)	Lakhs) ded			00MH201 Tower-D, G	1PLC212 Ground Flo	.866 oor, Kanjur	marg (East)		
Individuals, Firms, Companies, Association of person	SR NO	PARTICULARS	30.06.2023	Standar Quarter E 31.03.2023	ds(Ind-A inded 30.06.2022	(₹ in (₹ in Year En 31.03.2022 3	ded 1.03.2023	(T)- 022-6882	CIN: L521(i iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit	00MH201 Tower-D, G te: www.pr	1PLC212 Ground Flo raxisretail.	2866 oor, Kanjur in; E -mail:	marg (East) investorrel	ations@pra	
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.)	SR			Standar Quarter E 31.03.2023	ds(Ind-A	(₹ in (₹ in Year En 31.03.2022 3	ded	(T)- 022-6882	CIN: L5210 iThink Techno campus, Jolly Board (00MH201 Tower-D, G te: www.pr	1PLC212 Ground Flo raxisretail.	2866 oor, Kanjur in; E -mail:	marg (East) investorrel	ations@pra 30, 2023	xisretail.
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or	SR N0 1 Income Revenue from operations		30.06.2023 Unaudited 19.67	Standar Quarter E 31.03.2023 3 Audited 18.68	Inded Inded Inded Unaudited 2.00	(₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64	ded 11.03.2023 Audited 85.88	(T)- 022-6882	CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan	00MH201 Tower-D, G te: www.pr	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the	2866 xor, Kanjur in; E-mail: Quarter er	marg (East investorrel nded June	ations@pra 30, 2023 (Rs.in	xisretail. Lakhs)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and	SR N0 1 Income		30.06.2023 Unaudited	Standar Quarter E 31.03.2023 3 Audited	ds(Ind-A Ended 30.06.2022 Unaudited	(₹ in (₹ in Year En 31.03.2022 3 Audited	ded 31.03.2023 Audited 85.88 22.08	(T)- 022-6882	CIN: L521(i iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit	00MH201 Tower-D, G te: www.pr	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the	2866 oor, Kanjur in; E -mail:	marg (East investorrel nded June	ations@pra 30, 2023 (Rs.in	xisretail.
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease,	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses		30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88	Quarter E 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 26.40	ds(Ind-A a0.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91	(₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96	(T)- 022-6882 Extrac	CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan	00MH201 Tower-D, G te: www.pr ncial Resul	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the	1866 por, Kanjur in; E-mail: Quarter en irter ended	marg (East investorrel nded June	ations@pra 30, 2023 (Rs.in Year	xisretail. Lakhs)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license,	SR Income 1 Income Revenue from operations Other Income		30.06.2023 Unaudited 19.67 1.20	Quarter E 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 7.72	ds (Ind-A a.o.6.2022 Unaudited 2.00 3.91	(₹ In Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11	ded 31.03.2023 Audited 85.88 22.08	(T)- 022-6882 Extrac	CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan	00MH201 Tower-D, G te: www.pr acial Resul	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the Qua	1866 por, Kanjur in; E-mail: Quarter en urter ended 3 30	marg (East) investorrel nded June	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03	xisretail. Lakhs) ended
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance,	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo	PARTICULARS	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.00	Quarter E 31.03.2023 3 Audited 1 18.68 7.72 26.40 0.777 0.000 0.000	ds(Ind-A anded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00	S) (₹ In Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96	(T)- 022-6882 Extrac Sr. No.	CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan Particulars	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Resul	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited	866 por, Kanjur Quarter ei urter ended 3 30	marg (East investorrel nded June //06/2022	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud	Lakhs) ended 3/2023 lited
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation,	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade	PARTICULARS	30.06.2023 UnaudIted 19.67 1.20 20.88 0.00	Quarter F 31.03.2023 3 Audited 1 18.68 7.72 26.40 0.77	ds(Ind-A inded 30.06.2022 i Unaudited 2.00 3.91 5.91 1.75	(₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80	(T)- 022-6883 Extrac Sr. No. 1. Total Incom	CIN: L5210 : Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit ets of Unaudited Standalone Finan Particulars	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Resul	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the Qua 30/06/202	866 por, Kanjur Quarter ei urter ended 3 30	marg (East) investorrel nded June /06/2022	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud	xisretail. Lakhs) ended 3/2023
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation	PARTICULARS	30.06.2023 UnaudIted 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86	Quarter F 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 26.40 0.777 0.00 1.26 4.09 0.64 1.00	ds(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.09	S) (₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50	ded 11.03.2023 Audited 855.88 222.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28	(T)- 022-6883 Extrac Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit /(CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan Particulars	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Resul	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited	866 por, Kanjur in; E-mail: Quarter en rter ended 3 30 Un	marg (East investorrel nded June /06/2022	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,	Lakhs) ended 3/2023 lited
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses	PARTICULARS	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 12.70	Quarter F 31.03.2023 3 Audited 1 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 -	dis(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.08 8.94	S) (₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73	ded 31.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18	T)- 022-6883 Extrac Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit /	CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan Particulars he from Operations (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Resul	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99	866 507, Kanjur in; E-mail: Quarter ended 3 30 U Un 1) (1	marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 :11.67)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer,	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Total Expenses Profit/(Loss) before exceptional items	PARTICULARS ds, stock in trade s and Tax	30.06.2023 UnaudIted 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86	Quarter F 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 26.40 0.777 0.00 1.26 4.09 0.64 1.00	ds(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.09	S) (₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50	ded 11.03.2023 Audited 855.88 222.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28	(T)- 022-688; Extrac Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit /(Exceptional) 3. Net Profit / (after Exceptional)	CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items)	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Resul	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55	866 507, Kanjur in; E-mail: Quarter ended 3 30 U Un 1) (1	marg (East) investorrel nded June /06/2022 audited 0,355.89	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2	Lakhs) ended 3/2023 lited 504.55
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Total Expenses Profit/(Loss) Exceptional Items-Others Gain/(Loss)	PARTICULARS ds, stock in trade s and Tax	30.06.2023 UnaudIted 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 12.70 15.87 5.00	Quarter E 31.03.2023 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45	dis(Ind-A ao.62.022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.000 0.78 1.08 1.08 1.09 8.94 13.64 (7.7)	S) (₹ In Year En 31.03.2022 3 AudIted 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.90	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25)	(T)- 022-688: Extrac Sr. No.	CIN: L521(: iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars the from Operations (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax (after	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Resul	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99	866 507, Kanjur in; E-mail: Quarter ended 3 30 Un 10 (1) (1) (2)	marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 :11.67)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:-	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses	PARTICULARS ds, stock in trade s and Tax	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.00 0.75 1.56 0.86 0.86 0.86 12.70 15.87	Quarter F 31.03.2023 3 Audited 1 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 9.69 26.45	ds(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.08 1.08 1.94 13.64	S) (₹ in Year En 31.03.2022 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 409.04	ded i1.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22	(T)- 022-688: Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / After Exceptional 4. Net Profit / Exceptional	CIN: L5210 : iThink Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items)	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Resul	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,985.99	866 yor, Kanjur Quarter ended arter ended 3 30 1 Un 1) (1 1) (2 1) (4	marg (East; investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43) 139.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Auc 38,0 (5,2 (2,1 (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 (11.67) 01.39) 01.39)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability)	PARTICULARS ds, stock in trade s and Tax)	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.8	Quarter F 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 9.64 19.69 26.45 (0.05) - 0.055 -	ds(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.0	S) (₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) - (130.29) 1.36 -	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 48.96 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) (10.24) 1.98	(T)- 022-6883 Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / (Exceptional) 3. Net Profit / (after Exceptional) 4. Net Profit / (Streptional) 5. Total Con [comprising]	CIN: L5210 : Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p s Loss for the period (after tax) and of the period (after tax) after the period (after tax) after tax) after tax (after tax) aft	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Resul	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99	866 yor, Kanjur Quarter ended arter ended 3 30 1 Un 1) (1 1) (2 1) (4	marg (East investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Auc 38,0 (5,2 (2,1 (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 504.55 ::11.67) 01.39)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(iiability) Profit/(Loss) for the period from Cc Other Comprehensive Income(net of the comprehensive Income(net of the comprehensive Income(net of the comprehensive Income(net of comprehensive Income)	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) ontinuing operations of income tax)	30.06.2023 UnaudIted 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 12.70 15.87 5.00	Quarter F 31.03.2023 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) 1.98 - (2.02)	dis(Ind-A ao.62.022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.000 0.78 1.08 1.08 1.09 8.94 13.64 (7.7)	S) (₹ In Year En 31.03.2022 AudIted 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) 1.36 - (131.65) -	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.24) 1.98 - (10.24) 1.98 - (12.23)	(T)- 022-688: Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / (after Exceptional) 4. Net Profit / Exceptional 5. Total Comprising Comprehen	CIN: L521(: Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p 1 Loss for the period (after tax) and o sive Income (after tax)]	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Result	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,990.99	866 xor, Kanjur Quarter ended 3 30 1 11 1) (1 1) (2 1) (2 1) (2 1) (2	marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43) 139.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Auc 38,0 (5,2 (2,1 (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 (11.67) 01.39) 01.39)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Co Other Comprehensive Income(net 4 A Items that will not be reclassified to	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) pontinuing operations of income tax) profit or loss	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.8	Quarter F 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 9.64 19.69 26.45 (0.05) - 0.055 -	ds(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.0	S) (₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) - (130.29) 1.36 -	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 48.96 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) (10.24) 1.98	(T)- 022-688: Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / (after Exceptional) 4. Net Profit / Exceptional 5. Total Comprising Comprehen	CIN: L5210 : Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p s Loss for the period (after tax) and of the period (after tax) after the period (after tax) after tax) after tax (after tax) aft	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Result	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,985.99	866 xor, Kanjur Quarter ended 3 30 1 11 1) (1 1) (2 1) (2 1) (2 1) (2	marg (East; investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1) (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 (11.67) 01.39) 01.39)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(iiability) Profit/(Loss) for the period from Cc Other Comprehensive Income(net of the comprehensive Income(net of the comprehensive Income(net of the comprehensive Income(net of comprehensive Income)	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) pontinuing operations of income tax) profit or loss	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.86 0.8	Quarter F 31.03.2023 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) 1.98 - (2.02)	ds(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.08 1.0	S) (₹ In Year En 31.03.2022 AudIted 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) 1.36 - (131.65) -	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) - (10.24) 1.98 - (12.23) 1.81 1.81	(T)- 022-688: Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / After Exceptional 3. Net Profit / Exceptional 5. Total Comprising Comprehen 6. Equity Share 7. Earnings Pe	CIN: L521(i Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi its of Unaudited Standalone Finan Particulars Particulars in from Operations (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p 1 Loss for the period (after tax) and of sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per share); r Share (Face Value ₹ 5/- per Share);	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Result	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,990.99	866 yor, Kanjur Quarter ended 3 30 1 Un 1) (1 1) (2 1) (4 1) (4 3) 30	marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43) 139.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1) (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 504.55 (11.67) 01.39) 01.39) 63.09) 33.51
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Co Other Comprehensive Income(net all tems that will not be reclassified to pro Total ethers that will be reclassified to pro Total other Comprehensive Income Total Comprehensive Income for the period Comprehensive Income	PARTICULARS ds, stock in trade s and Tax portinuing operations of income tax) profit or loss fit or loss. period	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 12.70 15.87 5.00 - 5.00	Quarter F 31.03.2023 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 0.00 1.26 0.00 1.26 0.00 1.26 0.00 1.26 0.05 1.98 - (0.05) 1.98 - (2.02) 1.81 1.81 (0.21)	ds(Ind-A ao.e.2022 2 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.000 0.78 1.08 1.08 1.09 8.94 13.64 (7.73) - (7.73)	S) (₹ In Year En 31.03.2022 3 AudIted 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) 1.36 - - (131.65) 2.49 2.49 2.49 (129.16) -	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 48.96 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) (10.24) 1.81 1.81 (10.42)	(T)- 022-688: Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / (after Exceptional 4. Net Profit / Exceptional 5. Total Com [comprising Comprehen 6. Equity Share 7. Earnings Pe Basic and D	CIN: L521(i Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi its of Unaudited Standalone Finan Particulars Particulars in from Operations (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p 1 Loss for the period (after tax) and of sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per share); r Share (Face Value ₹ 5/- per Share);	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Result	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,990.99 6,247.78	866 yor, Kanjur Quarter ended 3 30 1 Un 1) (1 1) (2 1) (4 1) (4 3) 30	marg (East; investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43) 139.43) 139.43) 439.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in 31/0: 31/0: 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1) (2,1) (2,1) (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 504.55 (11.67) 01.39) 01.39) 63.09) 33.51
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Total Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Perferd Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Co Other Comprehensive Income(net a A Items that will not be reclassified to pro B Items that will be reclassified to pro Total other Comprehensive Income	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) potinuing operations of income tax) profit or loss fit or loss. period value ₹ 10 per share)	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 0.86 0.86 0.86 0.2.70 15.87 5.00 - 5.00	Quarter E 31.03.2023 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) - (0.05) 1.88 - (2.02) 1.81 1.81	dis(Ind-A anded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.08 1.09 8.94 1.08 1.09 8.94 (7.73) - (7.73)	S) (₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 - (130.29) - - 1(131.65) 2.49 -	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) - (10.24) 1.98 - (12.23) 1.81 1.81	(T)- 022-6883 Extrac Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit /(Exceptional 3. Net Profit /(after Excep 4. Net Profit / Exceptional 5. Total Con [comprising Comprehen 6. Equity Share 7. Earnings Pe Basic and D Notes: Intervention	CIN: L5210 : Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websit : ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars the from Operations [Loss] for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) by Loss for the period (after tax) and of sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per share); iluted (₹):	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Result cial Result	1PLC212 Ground Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,990.99 6,247.78 (2.45)	866 yor, Kanjur Quarter ended arter ended 3 30 1 Un 1) (1 1) (1 1) (1 1) (1 1) (1 1) (1 1) (1 1) (1 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (2 1) (3 1) (4	marg (East; investorre) nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 439.43) 439.43) 439.43) 439.43) .765.41 0.56)	ations@pra 30, 2023 (Rs.in 31/03 31/03 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1) (2,1 (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1) (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 (11.67) 01.39) 01.39) 63.09) 33.51 8)
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Cc Other Comprehensive Income (net of A Items that will not be reclassified to B Items that will be reclassified to not Total other Comprehensive Income Total Comprehensive Income Total Qup Equity Share Capital (Face Earnings per share (Equity shares Basic	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) potinuing operations of income tax) profit or loss fit or loss. period value ₹ 10 per share)	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.75 1.56 0.86 0.86 0.86 0.2.70 15.87 5.00 - 5.00 - 5.00 430.00 0.12	Quarter F 31.03.2023 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 0.00 1.26 0.00 1.26 0.00 1.26 0.00 1.26 0.05 1.98 - (0.05) 1.98 - (2.02) 1.81 1.81 (0.21)	ds(Ind-A ao.e.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.08 1.09 8.94 13.64 (7.73) - (7.73) - (7.73) 430.00 (0.18)	S) (₹ in Year En 31.03.2022 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) 1.36 - (131.65) 2.49 2.49 (129.16) 430.00 (3.06)	ded i1.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) - (10.24) 1.98 - (12.23) 1.81 (10.42) 430.00 (0.24)	(T)- 022-688: Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / After Exceptional 3. Net Profit / Kaceptional 5. Total Comprising Comprehen 6. Equity Shar 7. Earnings Pe Basic and D Notes: 1. The above fit	CIN: L521(i Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi its of Unaudited Standalone Finan Particulars Particulars in from Operations (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p 1 Loss for the period (after tax) and of sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per share); r Share (Face Value ₹ 5/- per Share);	DOMH201 Tower-D, G te: www.pr icial Result icial Result icial Content ic	1 PLC212 Sround Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,990.99 6,247.78 (2.45) with India	866 yor, Kanjur guarter ended 3 30 1 Un 10 (1 11 (1 12 (1 13 30 14 Un 15 (1 10 (1 11 (1) 12 (2 13 (1 14 (1 15 (2 16 (1 17 (2 18 (1 19 (2 10 (2 11 (2 12 (3 13 (1 14 (1 15 (2 16 (2 17 (2 18 (2 19 (2 10 (2 11 (1 12 (2 13 (2 <t< td=""><td>marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66) 439.43) 439.43) 439.43) .765.41 0.56) mg Standard</td><td>ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1) (2,6 (2,6) (2,</td><td>xisretail. Lakhs) ended 5/2023 lited 504.55 (11.67) 01.39) 01.39) 63.09) 63.09) 63.51 8) bed under</td></t<>	marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66) 439.43) 439.43) 439.43) .765.41 0.56) mg Standard	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1) (2,6 (2,6) (2,	xisretail. Lakhs) ended 5/2023 lited 504.55 (11.67) 01.39) 01.39) 63.09) 63.09) 63.51 8) bed under
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Cc Other Comprehensive Income(net of A Items that will not be reclassified to pro Total other Comprehensive Income Total Comprehensive Income for the paid up Equity Share Capital (Face Earnings per share (Equity shares	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) portinuing operations of income tax) profit or loss fit or loss. period value ₹ 10 per share) ,par value Rs.10/- each)	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.00 0.75 1.56 0.86 12.70 15.87 5.00 - 5.00 - 5.00 430.00	Quarter F 31.03.2023 3 Audited 1 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) 1.98 - (2.02) 1.81 1.81	ds(Ind-A a.o.e.2022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.09 8.94 13.64 (7.73) - (7.73) (7.73) - (7.73) 430.00	S) (₹ In Year En 31.03.2021 3 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 7.450 202.73 409.04 (130.29) 1.36 - (131.65) 2.49 2.49 2.49 (129.16) 430.00	ded 31.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) - (10.24) 1.98 - (12.23) 1.81 1.81 (10.42) 430.00	Extraction Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / (Exceptional) 3. Net Profit / (After Exceptional) 4. Net Profit / Exceptional 5. Total Comprising Comprehen 6. Equity Shar 7. Earnings Pe Basic and D Notes: 1. The above fi section 133 and the Cor	CIN: L521(: Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) mprehensive Income for the p ; Loss for the period (after tax) and of sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per Share); iluted (₹): nancial results have been prepared in a of the Companies Act, 2013 read with Financiard	DOMH201 Tower-D, G te: www.pr cial Resul	1 PLC212 Sround Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99) (1,985.99 (1,985.99) (1	866 yor, Kanjur Quarter ended 3 30 1 Un 3 30 1 10 1) (1 1) (2 1) (4 1) (5 1) (6 1) (7	marg (East investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43) 139.43) 139.43) .765.41 0.56) ng Standard ccounting S	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1) (2,6 (2,6)	xisretail. Lakhs) ended 6/2023 lited 504.55 (11.67) 01.39) 01.39) 63.09) 33.51 8) bed under ules, 2015
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Co Other Comprehensive Income (not 4 A Items that will not be reclassified to pro Total other Comprehensive Income Total Comprehensive Income for the period Items Total other Comprehensive Income Total other Sair (Equity shares Basic Diluted (Below notes are integral part of fin Notes to the Statement of Un-Audit	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) potinuing operations of income tax) profit or loss fit or loss. period value ₹ 10 per share) ,par value Rs.10/- each) mancials) ited Financial results for f	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.00 0.75 1.56 0.86 12.70 15.87 5.00 - 5.00 - 5.00 430.00 0.12 0.12	Quarter F 31.03.2023 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) 1.98 - (2.02) 1.81 1.81 0.21) 430.00 - - - <	ds(Ind-A anded 30.06.2022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.000 0.78 1.08 1.09 8.94 13.64 (7.73) - (7.73) - (7.73) 430.00 (0.18) (0.18) (0.18)	S) (₹ In Year En 31.03.2022 3 AudIted 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) 1.36 (131.65) 2.49 2.49 (129.16) 430.00 (3.06) (3.06) (3.06) (3.06)	ded 31.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) - (10.24) 1.98 - (12.23) 1.81 1.81 (10.42) 430.00 (0.24) (0.24)	(T)- 022-6883 Extraction Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit // Exceptional 3. Net Profit / (after Exceptional 4. Net Profit / Exceptional 5. Total Con [comprising Comprehen 6. Equity Shar 7. Earnings Pe Basic and D Notes: 1. The above fi section 133 and the Cor 2. The Compari	CIN: L5210 : Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p bloss for the period (after tax) and sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per share); iluted (₹): nancial results have been prepared in a of the Companies Act, 2013 read with F npanies (Indian Accounting Standard: y in its Letter of Offer dated May 26,	DOMH201 Tower-D, C te: www.pr cial Result cial Result	1PLC212 Ground Flo axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,990.95 6,247.78 (2,45) with India Compania ent Rules ed 4,91,85,	866 yor, Kanjur Quarter ended arter ended 3 30 1 Un 10 (1) 11 (1) 10 (1) 11 (1) 10 (1) 11 (1) 12 (1) 13 (1) 14 Un 15 (1) 16 (1) 17 (2) 18 (1) 19 (4) 10 (4) 11 (1) 11 (1) 10 (4) 11 (1) 11 (1) 11 (1) 12 (2) 13 (1) 14 (1) 15 (1) (1) 16 (1) (1) 17 (1) (1) 16 (1) </td <td>marg (East, investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43) 139.43) 139.43) 439.43) .765.41 0.56) ng Standard ccounting S shares by w</td> <td>ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1) (2,1 (2,1)</td> <td>xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 (11.67) 01.39) 01.39) 03.51 8) bed under ules, 2015 issue at a</td>	marg (East, investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43) 139.43) 139.43) 439.43) .765.41 0.56) ng Standard ccounting S shares by w	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1) (2,1 (2,1)	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 604.55 (11.67) 01.39) 01.39) 03.51 8) bed under ules, 2015 issue at a
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(iiability) Profit/(Loss) for the period from Cc Other Comprehensive Income(net of A Items that will be reclassified to pro Total Other Comprehensive Income for the period grame Total Other Comprehensive Income for the period splate of the perio	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) profit or loss fit or loss fit or loss. period value ₹ 10 per share) ,par value Rs.10/- each) hancials) ited Financial results forf cordance with the Compar	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.00 0.75 1.56 0.86 12.70 15.87 5.00 - 5.00 - 5.00 430.00 0.12 0.12 0.12 the quarter a	Quarter F 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) 1.98 - (2.02) 1.81 1.81 (0.21) 430.00 - - - nd year en :counting S	dis(Ind-A inded 30.06.2022 Unaudited 2.00 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.09 8.94 13.64 (7.73) - (7.73) - (7.73) 430.00 (0.18) (0.18) (0.18)	S) (₹ In Year En 31.03.2023 Audited 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) - (130.29) 1.36 - - (130.29) 1.36 - - (130.29) 1.36 - - (130.29) - (130.29) - (130.29) - (130.65) 2.49 (129.16) 430.000 (3.06) (3.06) (3.06) 30,2023:	ded i1.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) - (10.25) - (10.24) 1.81 (10.42) 430.00 (0.24) (0.24) (0.24) (0.24)	Extrac Extrac Extrac Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / Exceptional 3. Net Profit / Fxceptional 5. Total Com Icomprising Comprehen 6. Equity Shar 7. Earnings Pe Basic and D Notes: 1. The above fi section 133 and the Com opened on 1	CIN: L521(if Think Techno campus, Jolly Board 24900; (F)- 022-6882 4801; Websit its of Unaudited Standalone Finan Particulars Particulars Techno Operations (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p 1 Loss for the period (after tax) and e sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per share); iluted (₹): nancial results have been prepared in a of the Companies Act, 2013 read with R npanies (Indian Accounting Standard uy in its Letter of Offer dated May 26, its 5 each and a price of ₹ 10 per equi fune 6, 2023 and closed on June 14, 20	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Result	1 PLC212 Sround Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,985.99 (1,990.99 6,247.78 (2.45) with India Compania cent Rules, ed 4,91,85, cluding a umpany all mpany all	866 yor, Kanjur yor, Kanjur Quarter ended 3 3 30 1 10 11 10 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 12 13 14 15 16 17 18 19 10 11 11 12 13 14 15 16 17 18 19 10 10 11 12	marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66) 1,368.66) 1,368.66) 1,39.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 1,765.41 0.56) mg Standard ccounting S shares by w f ₹ 5 per equit 5,572 equit	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1) (2,6 (2,6)	xisretail. Lakhs) ended 0/2023 lited 504.55 (11.67) 01.39) 01.39) 01.39) 63.09) 63.09) 63.09) 53.51 8) bed under ules, 2015 issue at a 'the issue at a
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Cc Other Comprehensive Income (net of A Items that will be reclassified to pro Total Other Comprehensive Income Total Other Sare integral part of fir Notes to the Statement of Un-Audit I. The results have been prepared in ac prescribed under section 133 of the Co	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) potinuing operations of income tax) profit or loss fit or loss. period • value ₹ 10 per share) .par value Rs.10/- each) hancials) ited Financial results for for cordance with the Compari- ompanies Act, 2013 and other other in the compani- ompanies Act, 2013 and other other in the compani- ompanies Act, 2013 and other other in the compani- ompanies Act, 2013 and other other in the compani- o	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.00 0.75 1.56 0.86 12.70 15.87 5.00 - 5.00 - 5.00 430.00 0.12 0.12 0.12 0.12 0.12	Quarter F 31.03.2023 Audited Audited 18.68 7.72 26.40 0.77 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) 1.98 - (0.05) 1.98 - (2.02) 1.81 1.81 (0.21) 430.00 - - nd year en excounting S d accounting S	dis(Ind-A anded 30.06.2022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.000 0.78 1.09 8.94 13.64 (7.73) (7.73) (7.73) 430.00 (0.18) (0.18) ing practice	S) (₹ In Year En 31.03.2022 AudIted 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) 1.36 - -(131.65) 2.49 2.49 2.49 (132.65) 2.49 2.49 2.49 30, 2023: 8ules, 2015 sand polici 30, 2023:	ded 11.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.24) 1.98 - (10.24) 1.98 - (12.23) 1.81 1.81 (10.42) 430.00 (0.24) (0.24) (0.24) 55 (Ind AS) ies to the	Extrac Extrac Extrac Sr. No. 1. Total Incom 2. Net Profit / Exceptional 3. Net Profit / Exceptional 3. Net Profit / Exceptional 5. Total Com [comprising Comprehen 6. Equity Share 7. Earnings Pe Basic and D Notes: 1. The above fi section 1330 and the Cor 2. The Company face value of opened on j of \$ 5 each o	CIN: L5210 : Think Techno campus, Jolly Board 2 4900; (F)- 022-6882 4801; Websi :ts of Unaudited Standalone Finan Particulars Particulars (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) inprehensive Income for the p ; Loss for the period (after tax) and of sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per Share); iluted (₹): nancial results have been prepared in a of the Companies Act, 2013 read with B mpanies (Indian Accounting Standard ty in its Letter of Offer dated May 26, i < 5 each and a price of ₹ 10 per equi tune 6, 2023 and closed on June 14, 20 n the basis of allotment approved by C	DOMH201 Tower-D, G te: www.pr ncial Result accordance Bule 3 of the s) Amendm , 2023 offere ty share (in y share (in y share (in y share (in the committee of the committee of t	1 PLC212 Sround Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99) (1,985.99 (1,985.99)	866 yor, Kanjur Quarter ended 3 30 1 Un 3 0 1 10 10 (1) 11 10 12 11 13 30 14 Un 15 (1) 10 (1) 11 (1) 12 (1) 13 (1) 14 (1) 15 (1) 16 (1) 17 (1) 18 (1) 19 (2) 10 (2) 11 (2) 12 (2) 13 (2) 14 (1) 15 (2) 16 (2) 17 (2) 16 (2) 17 (2) 16 (2) 17 (2)	marg (East investorrel nded June /06/2022 audited 0,355.89 1,368.66) 1,368.66) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43) 139.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in Year 31/03 Aud 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1) (2,6 (2,6) (2,	xisretail. Lakhs) ended 0/2023 lited 004.55 (11.67) 01.39) 01.39) 01.39) 63.09) 63.09) 63.09) 63.09) 63.09) 53.51 8) bed under ules, 2015 issue at a 'The issue (Company
Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be	SR N0 1 Income Revenue from operations Other Income 2 Expenses Cost of materials consumed Purchase of stock in trade Change in inventories of finished goo Employee benefit expenses Finance costs Depreciation and amortisation Other Expenses Profit/(Loss) before exceptional items Exceptional Items-Others Gain/(Loss) Profit/(Loss) before Tax Tax Expenses Deffered Taxes asset/(liability) Profit/(Loss) for the period from Cc Other Comprehensive Income(net of A Items that will not be reclassified to to B Items that will be reclassified to root Total other Comprehensive Income Total Comprehensive Income for the paid up Equity Share Capital (Face Earnings per share (Equity shares Basic Diluted I(Below notes are integral part of fir Notes to the Statement of Un-Audi 1. The results have been prepared in ac prescribed under section 133 of the C	PARTICULARS ds, stock in trade s and Tax) potinuing operations of income tax) profit or loss fit or loss. period value ₹ 10 per share) ,par value Rs.10/- each) ted Financial results for 1 cordance with the Compar ompanies Act,2013 and oth n reviewed by the Audit Co	30.06.2023 Unaudited 19.67 1.20 20.88 0.00 0.075 1.56 0.86 12.70 15.87 5.00 - 5.00 - 5.00 430.00 0.12 0.12 0.12 the quarter a nies (Indian Acher recognize ommittee of	Quarter F 31.03.2023 3 Audited 18.68 7.72 26.40 0.777 0.00 1.26 4.09 0.64 19.69 26.45 (0.05) 1.98 - (2.02) 1.81 1.81 0.21) 430.00 - - - md year en excounting S d accounti the board a	ds(Ind-A anded 30.06.2022 Unaudited 2.000 3.91 5.91 1.75 0.00 0.78 1.09 8.94 13.64 (7.73) - (7.73) - (7.73) 430.00 (0.18) (0.18) (0.18) regreatice and subset and subset	S) (₹ In Year En 31.03.2022 3 AudIted 267.64 11.11 278.75 161.45 2.80 19.61 7.95 14.50 202.73 409.04 (130.29) 1.36 (130.29) 1.36 (131.65) 2.49 2.49 (129.16) 430.00 (3.06) (3	ded 31.03.2023 Audited 85.88 22.08 107.96 48.96 - 3.80 6.00 4.28 55.18 118.22 (10.25) - (10.24) 1.98 - (12.23) 1.81 1.81 (10.42) 430.00 (0.24) (0.24) (0.24) (0.24) (0.24) - (0.24) (0.24) (0.24) - (0.24) (0.24) - (0.24) (0.24) - (0.25) - (0.25) - (0.25) - (0.25)	(T)- 022-6883 Extrac Sr. No. 1. Total Incorr 2. Exceptional 3. Met Profit / (after Exceptional 5. Total Corr [comprising Comprehen 6. Equity Share 7. Earnings Pe Basic and D Notes: 1. 1. The above fi section 133/ and the Cor 2. The Compariant for the construction of \$ 5 each o on June 22, 30, 2023, the	CIN: L521(if Think Techno campus, Jolly Board 24900; (F)- 022-6882 4801; Websit its of Unaudited Standalone Finan Particulars Particulars Techno Operations (Loss) for the period (before Tax, and / or Extraordinary items) (Loss) for the period before Tax tional and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) (Loss) for the period after Tax (after and / or Extraordinary items) nprehensive Income for the p 1 Loss for the period (after tax) and e sive Income (after tax)] e Capital (Face Value ₹ 5/- per share); iluted (₹): nancial results have been prepared in a of the Companies Act, 2013 read with R npanies (Indian Accounting Standard uy in its Letter of Offer dated May 26, its 5 each and a price of ₹ 10 per equi fune 6, 2023 and closed on June 14, 20	DOMH201 Tower-D, C te: www.pr cial Result cial Result	1 PLC212 round Fld axisretail. ts for the Qua 30/06/202 Unaudited 5,033.55 (1,985.99 (1,987.99) (1,987.99 (1,987.99) (1,987.99	866 yor, Kanjur Quarter ended a 30 I Un a 10 a 10 a) (1) a) (2) b) (2) a) (2) b) (2) a) (3) b) (4) b) (5)	marg (East investorrel nded June //06/2022 audited 0,355.89 1,368.66) 139.43)	ations@pra 30, 2023 (Rs.in 31/03 31/03 38,0 (5,2 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2,1 (2	xisretail. Lakhs) ended 3/2023 lited 504.55 (11.67) 01.39) 01.39) 63.09) 63.09) 33.51 8) bed under ules, 2015 issue at a 11he issue iace value Company s on June

3. Pursuant to the Shareholders' approval in the Extraordinary General Meeting on July 22, 2023, the Company on August 3, 2023 issued and allotted 4,00,00,000 Equity Share Warrants of ₹ 16 each Warrant to the Specified Investors 1) Mr. Mathew Cyriac (3,96,00,000 Warrants) & 2) Mr Naveen Jain (4,00,000 Warrants), on preferential allotment basis, on receipt of 25% (₹ 1,600 lakhs) of the total consideration price (₹ 6,400 lakhs) for the Equity Share Warrants. The Warrants shall be converted into equity shares at a conversion price of \gtrless 16 per equity share on receipt of the remaining consideration of 75% within a period of 18 months from the date of allotment of Warrants.

The financial results will be available on the website of the company - "www.praxisretail.in" and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com)

> For PRAXIS HOME RETAIL LIMITED Sd/-Mahesh Shah Managing Director

Municipal Ward and bounde	d as follows :-
On or towards the East by	: C.T.S. No. 5642(part) of village
On or towards the West by	: C.T.S. Nos. 5643/C and 5648 of village Kolekalyan

All that pieces or parcels of vacant land or grounds

situate, lying and bearing Survey No. 300/17(part)

corresponding to C.T.S. No. 5642(part) of village

Kolekalyan in the Registration District and Sub-District

of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring

131.00 sq. mtrs. or thereabouts, affected by existing R.

G. in sanctioned Development Plan 2034 of 'H/East'



Nashik Municipal Corporation,

Date : 07th August, 2023 Place : Mumbai

4. Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary to conform to the prese presentation.

The company has undertaken several cost cutting measures, to further cut down expenses and reduce losses Company believes that it will be able to recover from losses in the next succeeding years once the market stabilises Accordingly, the accompanying Company's financial statements have been prepared assuming that the Company will continue as a going concern which contemplates the realization of assets and the settlement of liabilities in the normal course of business. Accordingly, the financial statement has been prepared on a going concern basis

. Spice Islands Apparels Limited (the Company) operates in a single business segments, of sale of garments. As such no further disclosures are required

For and on behalf of Board of Directors of Spice Islands Apparels Ltd. Umesh Katre

Place : Mumbai Date : August 7, 2023

70

On or towards the South by : C.T.S. Nos. 5614/Aand 5614/B of village	Information & Technology Department
Kolekalyan On or towards the North by : C.T.S. Nos. 5643/B and 5643/C of village Kolekalyan	E-Tender Notice No.4 (2023-24) Name of Work:- Appointment of Agency to Provide Technical Expert for Maintenance & Updation of Various Computerized Softwares of NMC for 2 Years.
Dated this 07th day of August, 2023 Sd/-	Estimate Amt-21,06,317/- Interested tender holders should visit the website https://mahatenders.gov.in for detailed information.
(Shri Sunil Sonawane) Advocate & Law Officer For Brihanmumbai Municipal PRO/1200/ADV/2023-24 Corporation	Sd/- जनसंपर्क/जा.क्र/१७६ Deputy Commissioner दि.७/८/२०२३ Information and Technology सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने दापरावे. Dept.
Let's together and make Mumbai Malaria free	



PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:L29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India; Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com; Email Id: cs@parasdefence.com

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2023

(Rs. in Lakhs, except per equity share dat													
	Particulars		Stand	alone			Consol	idated					
			Quarter Ended March 31, 2023				Quarter Ended March 31, 2023		Year Ended March 31, 2023				
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	4,472	5,805	4,148	21,428	4,832	6,510	4,076	22,243				
2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,685				
3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,685				
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	620	886	753	3,593	581	1,184	681	3,595				
5	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**		881	753	3,587	580	1,179	682	3,595				
6	Equity Share Capital	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900				
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)				33,230				33,242				
8	Earnings Per Share (of Rs.10/- each))											
	a) Basic (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*	9.21	1.54*	2.76*	1.81*	9.25				
	b) Diluted (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*	9.21	1.54*	2.76*	1.81*	9.25				
++1	Judes share of New Controlling Interes	4											

**Includes share of Non Controlling Interest

Notes :

a) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Result of the Quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges on August 07, 2023 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforementioned Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com).

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 07, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the above results.

For Paras Defence and Space Technologies Limited

Sd/-Shilpa Mahajan Whole-Time Director DIN: 01087912

τλτλ

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2023

				(₹ in crore)
Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
	30 June, 2023	31 March, 2023	30 June, 2022	31 March, 2023
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1. Revenue from continuing operations	4,218	4,407	3,995	16,789
Profit from continuing operations before share of profit/				
(loss) of joint ventures and associate and tax	740	673	768	2,742
3. Profit from continuing operations before tax	749	686	797	2,740
4. Profit from continuing operations after tax	578	694	641	2,452
5. Profit/(loss) from discontinued operations after tax	9	(2)	(4)	(18)
6. Profit for the period (4 + 5)	587	692	637	2,434
7. Total comprehensive income for the period	1,507	409	(188)	1,903
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
9. Other equity and Non-controlling interests				20,387
10. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	20.53*	27.91*	23.28*	91.66
 Basic and Diluted (for discontinued operations) in ₹ 	0.35*	(0.08)*	(0.16)*	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in $\overline{\mathbf{T}}$	20.88*	27.83*	23.12*	90.95
* Not annualised				

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter ended 30 June, 2023

				(₹ in crore)
Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
	30 June, 2023	31 March, 2023	30 June, 2022	31 March, 2023
1. Revenue from operations	1,135	1,302	1,225	4,930
2. Profit before tax	406	249	495	1,265
3. Profit after tax	328	213	381	1,027
4. Total comprehensive income for the period	1,133	(21)	(484)	968
5. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
6. Other equity				15,737
7. Earnings per share				
- Basic and Diluted in ₹	12.88*	8.35*	14.96*	40.31
* Not annualised				

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter ended 30 June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the guarter ended 30 June, 2023 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 2. 7 August, 2023.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

Place : Mumbai Date : 7 August, 2023

R. Mukundan Managing Director and CEO

TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

Place: Navi Mumbai Date: August 07, 2023